Godrej Agrovet Ltd. Registered Office: Godrej One, 3rd Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400 079, India.

Tel.: +91-22-2518 8010/8020/8030

Fax: +91-22-2519 5124

Email: gavlho@godrejagrovet.com Website: www.godrejagrovet.com CIN: L15410MH1991PLC135359

Date: November 10, 2021

To, To,

BSE LimitedNational Stock Exchange of India LimitedP. J. Towers, Dalal Street, Fort,Exchange Plaza, Bandra Kurla Complex,Mumbai – 400 001.Bandra (East), Mumbai-400 051.

Ref.: BSE Scrip Code No. "540743" **Ref:** "GODREJAGRO"

<u>Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed e-copies of the newspaper publication of the unaudited Financial Results for Quarter and Half Year ended September 30, 2021, published by the Company today i.e. on Wednesday, November 10, 2021 in Financial Express and Business Standard (in English language) and Loksatta and Mumbai Lakshdeep (in Marathi language).

Kindly take the above on your records.

Thanking You.

For Godrej Agrovet Limited

Vivek Raizada Head – Legal and Company Secretary & Compliance Officer (ACS 11787)

Encl.:

- 1. Newspaper cutting of Business Standard and Financial Express (in English language)
- 2. Newspaper cutting of Mumbai Lakshadeep and Loksatta (in Marathi language)



Description of secured asset

Covid pills coming, but no substitute for vaccines: Experts

REUTERS Chicago, November 9

ORAL ANTIVIRAL PILLS from Merck & Co and Pfizer have been shown to significantly blunt the worst outcomes of Covid-19 if taken early enough, but doctors warn vaccine hesitant people not to confuse the benefit of the treatments with prevention afforded by vaccines.

While 72% of American adults have gotten a first shot of the vaccine, according to a Kaiser Family Foundation poll, the pace of vaccination has slowed, as political partisanship in the United States divides views on the value and safety of vaccines against the coronavirus.

Vaccine mandates by employers, states and the administration of US President Joe Biden have helped increase vaccinations but also fuelled that controversy.

Some disease experts fear the arrival of oral Covid-19

treatments may further impede vaccination campaigns. Preliminary results of a survey of 3,000 US citizens by the City University of New York (CUNY) School of Public Health suggest the drugs could "hamper the effort to get people vaccinated," said Scott Ratzan, an expert in health communication at CUNY, who led the research.

Ratzan said one out of every eight of those surveyed said they would rather get treated with a pill than be vaccinated. "That is a high number," Ratzan said.

The concern follows news on Friday from Pfizer, maker of a leading Covid-19 vaccine, that its experimental antiviral pill Paxlovid cut the risk of hospitalisation and death from the disease by 89% in high-risk adults.

Pfizer's results followed news from Merck and partner Ridgeback Biotherapeutics on October 1 that their oral antiviral drug cut hospitalisation and death by half.

Real-time infrared thermal

video imaging captured a glimpse of the capsule streak-

ing like a meteor through the

night sky over the Gulf min-

the flight control centre as the

four main parachutes inflated

above the capsule, seen drift-

ing down toward the Gulf sur-

face and slowing to about 15

miles per hour (24 kph) before

dropping gently into the calm

sea. "Endeavour, on behalf of

SpaceX, welcome home to

planet Earth," a voice from the

SpaceX flight control centre in

suburban Los Angeles was

heard telling the crew as a safe splashdown was confirmed.

Applause was heard from

utes before splashdown.

NASA-SpaceX crew returns from record mission

REUTERS November 9

FOUR ASTRONAUTS SAFELY returned on Monday from a record six-month NASA science mission aboard the International Space Station, splashing down with their SpaceX Crew Dragon capsule in the Gulf of Mexico at the end of a daylong flight home.

The Dragon vehicle, dubbed Endeavour, parachuted into the sea off the Florida coast as planned just after 10.30 pm EST on Monday, following a re-entry descent through Earth's atmosphere carried live by a NASA webcast.

PM Johnson is failing to contain fallout from UK lobbying scandal

November 9

BLOOMBERG

BORIS JOHNSON IS struggling to repress the UK backlash over his defense of a ruling party lawmaker who broke lobbying rules, as even typically friendly newspapers took aim at his ruling Conservative Party. The British prime minister

on Monday refused to apologise for his decision last week to tear up parliamentary rules on standards rather than accept the suspension of Owen Paterson, a Tory MP found guilty of paid advocacy. Johnson then missed an emergency debate in the House of Commons, raising anger from his own side and opponents benefiting in the polls from the fall-

Johnson was ultimately forced to perform a U-turn in the face of widespread condemnation over the move to protect his friend Paterson, a former minister and an early advocate of Brexit.

But the decision to intervene in the first place is now escalating into a crisis for the government, one that is sticking to the front pages and cutting through with voters. "Just say sorry for the mess, prime minister," the Conservativeleaning Daily Express headlined in its Tuesday edition.

By trying to help Paterson, Johnson has reignited broader allegations of sleaze, British media shorthand for questionable actions ranging from corruption or secretive financial arrangements.

The question is whether this is the moment that permanently takes the shine off Johnson's leadership.

There is precedent: former Tory leader John Major's premiership was sunk in the 1990s by sleaze allegations and the cash-for-questions scandal. On the flip side, Johnson's made a habit of surviving probes. Even as an investigation into the refit of his Downing Street apartment, which put the focus on his chaotic finances, hangs over him, there is a sense he's likely to get through this latest storm.

agrovet GODREJ AGROVET LIMITED

Corporate Identification Number: L15410MH1991PLC135359 Registered Office: Godrej One, 3rd Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli(East), Mumbai- 400079, Maharashtra, India

Website: www.godrejagrovet.com, Tel no. :+91-22-2519 4416, Fax no. :+91-22-2519 5124, Email id: gavlinvestors@godrejagrovet.com EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS

ENDED SEPTEMBER 30, 2021

Sr. No.	Particulars	3 months ended September 30, 2021 (Unaudited)	Preceding 3 months ended June 30, 2021 (Unaudited)	Corresponding 3 months ended in the previous year September 30, 2020 (Unaudited)	Year to date figures for current period ended September 30, 2021 (Unaudited)	Year to date figures for previous period ended September 30, 2020 (Unaudited)	Year ended March 31, 2021 (Audited)
1	Total Income from Operations	2,154.07	1,992.78	1,723.91	4,146.85	3,278.08	6,266.71
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items#)	149.75	137.49	150.05	287.24	284.42	453.10
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items#)	149.75	137.49	150.05	287.24	284.42	453.10
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items#)	112.20	104,75	115.51	216.95	216.10	347.57
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax & minority interest) and Other Comprehensive Income (after tax and minority interest)]	108.85	106.44	107.55	215.29	196.51	316.97
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per share)	192.11	192.10	192.07	192.11	192.07	192.07
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						1,859.03
8	Earnings per equity share (Face Value of ₹ 10/- per share) (for continuing operation) (non-annualised) :						
	1. Basic:	5.69	5.52	5.57	11.20	10.18	16.34
	2. Diluted:	5.69	5.52	5.57	11.20	10.18	16.33

KEY FINANCIAL HIGHLIGHTS OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS

(₹ in Crore)

(₹ in Crore)

Sr. No.	Particulars	3 months ended September 30, 2021 (Unaudited)	Preceding 3 months ended June 30, 2021 (Unaudited)	Corresponding 3 months ended in the previous year September 30, 2020 (Unaudited)	Year to date figures for current period ended September 30, 2021 (Unaudited)	Year to date figures for previous period ended September 30, 2020 (Unaudited)	Year ended March 31, 2021 (Audited)
1	Total Income from Operations	1,689.85	1,548.34	1,243.53	3,238.19	2,372.01	4,413.04
2	Profit Before Tax	132.55	128.25	107.02	260.80	220.02	352.56
3	Profit After Tax	99.53	95.41	82.77	194.94	169.24	279.00
4	Total Comprehensive Income (after Tax)	99.38	96.24	83.29	195.62	169.64	281.71

- The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for guarter and six months ended Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for quarter and six months ended September 30, 2021 are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). The same is also made available on the website of the Company The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their
- meeting held on November 9, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out limited review of the aforesaid results and they have Other income in the Standalone financial results for the half year ended September 30, 2020 and for the year ended March 31, 2021 includes
- income of ₹ 26.46 Crore and ₹ 59.46 Crore respectively being dividend received from a joint venture. This does not have any impact on the In respect of Covid-19 Pandemic, the management has considered internal and external sources of information including economic forecasts and industry reports up to the date of approval of the financial results in determining the impact on various elements of its financial results. The
- management has used the principles of prudence in applying judgments, estimates and assumptions including sensitivity analysis and based on the current estimates, the management expects to fully recover the carrying amount of inventories, trade receivables, loans and advances, goodwill, intangible assets and investments. The eventual outcome of impact of the global health pandemic may be different from those estimated as on the date of approval of these financial results The Company has issued and allotted 13,644, 10,118 and 16,906 equity shares of ₹ 10/- each on May 7, 2021, June 1, 2021 and July 15, 2021
- respectively, pursuant to exercise of stock options in accordance with the Company's Employees Stock Grant Scheme, 2018 The Company has acquired stake of 25.1% in Godrej Maxximilk Private Limited (GMPL) from the existing shareholders during the half year ended September 30, 2021. Consequently, GMPL has become the wholly owned subsidiary of Godrej Agrovet Limited (GAVL).

For Godrej Agrovet Limited

B. S. Yadav Place : Mumbai Managing Director (DIN: 00294803) Date: November 9, 2021



INVITATION FOR THE SECOND ROUND OF EXPRESSION OF INTEREST FOR AVAILING WHITE LABELLING OF THE ELECTRICAL AND AUTOMATION PRODUCTS OF LARSEN & TOUBRO

Schneider Electric India Private Limited ("SEIPL") invites the second round of Expression of Interest ("EOI") from LV switchgear manufacturers in India for availing white labelling product manufacturing services from SEIPL, in compliance with the modifications provided in the order of the Competition Commission of India ("CCI"), dated 18" April 2019 ("CCI Order"), approving the acquisition of the electrical and automation ("E&A") business of Larsen & Toubro ("L&T") by SEIPL and MacRitchie Investments Pte. Ltd. The CCI Order is available at:

https://www.cci.gov.in/sites/default/files/Notice order document/Public1.pdf.

The white labelling product manufacturing services being offered by SEIPL is subject to the terms and conditions as set out in the CCI Order including the following:

- The white labelling product manufacturing service is being offered by SEIPL only for the existing product range, owned and manufactured at L&T plants, of the five products of L&T (Air Circuit Breakers ("ACB"), Moulded Case Circuit Breakers ("MCCB"), Overload Relays, Contactors and Switch Disconnector Fuse ("SDF"), collectively "Five Products").
- The white labelling services for the Five Products of L&T can be availed for the remaining period of the white labelling product manufacturing services offering ending as on 28 September 2026 for sale solely in the Indian market.
- The pricing and allocation of quantity for the white labelling contract will be governed by the CCI Order and monitored by the Monitoring Agency - Moore Singhi Advisors LLP (mukeshgilda@singhico.com) appointed by the CCI.
- At the end of the white labelling period as specified in the CCI Order, a single LV switchgear manufacturer shall have the option to enter into a non-transferable, non-sub licensable, non-exclusive technology license solely for manufacture and sale in India with SEIPL for all or any of the Five Products of L&T for which it has availed of white labelling, subject to the quantity / duration and other terms and conditions as set out in the CCI Order at a reasonable commercial royalty rate for a period of 5 years. Such technology license to the third party LV switchgear manufacturer shall be in accordance with the terms and conditions of the CCI Order.

Interested LV switchgear manufacturers are requested to respond to fully and finally to this second round of invitation for expression of interest by submitting their details at: https://www.se.com/in/en/aboutus/whitelabelling/whitelabelling-registration.jsp by 10th Jan 2022 i.e., 2 months from date of publication of this EOI.

SEIPL will also conduct a pre-bid meeting on 8th December 2021, i.e., Wednesday at 10:00 -12:00 PM, to provide clarifications in relation to this EOI. Interested parties to contact us at whitelabel.support@se.com, for further details on the pre-bid meeting.

Specific product ranges available for white labelling will be shared with interested parties post registration at the link set out above.

For further details, please contact us at: whitelabel.support@se.com.

Demand Notice

Name of the Borrower(s).

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act.) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of IIFL Home Finance Ltd.(IIFL HFL) (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the respective Demand Notice(s) issued to them. In connection with above, notice is hereby given, once again, to the Borrower(s) to pay within 60 days from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of theBorrower(s), amount due as on date of Demand Notice and security offered towards repayment of loan amount are as under:

/Guarantor (s)	Date & Amount	(immovable property)				
Mrs. Kavita Rajendra Bhoir, Mr. Rajendra Sakharam Bhoir (Prospect No. 776315)	03-Nov-2021 Rs. 15,04,627/- (Rupees Fifteen Lakh Four Thousand Six Hundred Twenty Seven Only)	All that piece and parcel of the property being: Flat No. 6E-102,Admeasuring 389 Sq.Ft.,1St Floor, Village Khativali,Project:Shubh Vastu, Opp. Mumbal- Nashik Highway, Nh3 Hotel Parivar Swagat, Vasind (W) Shahapur, Thane, 421604, Maharashtra,India				
Mr. Shamshad Khan, Mrs. Ayesha Shamshad Khan, The Computer Care (Prospect No. 764238)	02-Nov-2021 Rs. 19,95,026/- (Rupees Nineteen Lakh Ninety Five Thousand Twenty Six Only)	All that piece and parcel of the property being: Flat No 203 B measuring 475 sq fts, Wing Sky Bell , Shirgaon Chunabhatti , New Satpati , Palghar West, Palghar, Maharashtra,India				
Mr. Sandeep Moti Singh, Mrs. Komal Singh, Thakur Tea Stall (Prospect No. 852808)	02-Nov-2021 Rs. 17,96,759/- (Rupees Seventeen Lakh Ninety Six Thousand Seven Hundred Fifty Nine Only)	All that piece and parcel of the property being: Flat No 314/Shree Jay Ambe Chs B.P. Road, measuring 345 sq. fts, Bhayander East Thane., Bhayander East, Thane., Thane, Maharashtra, India				
Mr. Jitendra Prasad Singh, Mrs. Ahiliya Devi Shivnarayan Ray, Mrs. Sudha Kumari (Prospect No. 899051)	05-Nov-2021 Rs. 21,24,077/- (Rupees Twenty One Lakh Twenty Four Thousand Seventy Seven Only)	All that piece and parcel of the property being: Flat No. 104, on First Floor of Wing No. 09, Building No. 04, known as "Shree Township" constructed on land bearing Survey No 10+58/1 Of Village Kambalgaon, Taluka & District Palghar, 401501, Maharashtra, India Admeasuring 430 Sq. Feet				
Mr. Sanjay Baburao Surwade, Saptrhungi Novelty And Gifts Stationery, Mrs. Vaishali Sanjay Surwade (Prospect No. 932952)	08-Nov-2021 Rs. 17,37,364/- (Rupees Seventeen Lakh Thirty Seven Thousand Three Hundred Sixty Four Only)	All that piece and parcel of the property being: Flat No -04, Ground Floor, B Wing, Shree ,Samrath Krupa, Survey No. 49, Hissa no. 49 Hissa no. 2,6,9,11 & 15; Plot No. 1 to 5 , Kulgaon,Shani Mandir Road, Badlapur West, Vaishali Talkies, Thane, Maharashtra 421503 admeasuring 515 sq.ft.				

of the Borrowers. For, further details please contact to Authorised Officer at Branch Office: IFL HFL IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604 & Shop No.201, The Edge, 2nd floor Behind Prakash Talkies, near ICICI Bank Palghar (W) - 401404/or Corporate Office: IIFL Tower, Plot No. 98, Udyog Vihar, Ph-IV Gurgaon, Haryana Place: Thane & Palghar Date: 10.11.2021 Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd

HAZARIBAGH RANCHI EXPRESSWAY LIMITED Registered Office: The IL&FS Financial Centre, Plot C-22, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051.

http://www.itnlindia.com/HREL-SPV.aspx | CIN: U45203MH2009PLC191070

Statement of Financial Results for the quarter and half-year ended September 30, 2021. (Rs. in Lakhs)

		Quarte	er ended	Half-hye	Year Ended	
	Particulars	June 30, 2021 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	September 30, 2021 (Unaudited)	September 30, 2020 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)
1	Total Income from Operations	2,276	1,850	4,126	5,223	10,272
2	Net Profit/(Loss) for the period (Before tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,052	1,619	3,671	2,834	3,347
3	Net Profit/(Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items)	2,052	1,619	3,671	2,834	3,347
4	Net Profit/(Loss) for the year after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	2,052	1,619	3,671	2,834	3,347
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/h(Loss) for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	2,052	1,619	3,671	2,834	3,347
6	Paid-up equity share capital (Face value - ₹ 10 per share)	13,100	13,100	13,100	13,100	13,100
7	Reserves (excluding revaluation Reserve)	(9,948)	(8,329)	(8,329)	(12,512)	(11,999)
8	Securities Premium Amount	-	1.0	(30)		7
9	Net Worth	3,152	4,771	4,771	588	1,101
10	Paid-up Debt Capital	79,669	79,669	79,669	79,669	79,669
11	Outstanding Redeemable Preference Shares		23.50	2550	8 . 3	547.4
12	Debt/Equity Ratio (Number of times)	25.28	16.70	16.70	135.49	72.37
13	Earnings per share (of ₹ 10/- each): (*Not annualised) (a) Basic (b) Diluted	1.57* 1.57*	1.24* 1.24*	2.8* 2.8*	2.16* 2.16*	2.55 2.55
14	Capital Redemption Reserve		(*)	343	*	*
15	Debenture Redemption Reserve	6,010	6,010	6,010	6,010	6,010
16	Debt Service Coverage Ratio (DSCR) (Number of times)			1940		340
17	Interest Service Coverage Ratio (ISCR) (Number of times)	×				283

Notes to the Un-audited Financial Results for the quarter and half-year ended September 30, 2021: The above is an extract of the detailed format of quarterly and half-yearly financial results filed with Stock Exchanges under

- Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the quarterly and half yearly financials results are available on the websites of the National Stock Exchange (NSE) - www.nseindia.com and the Company's website - www.itnlindia.com/HREL-SPV.aspx
- For the items referred in regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange (NSE) and can be accessed on the (www.nseindia.com) and on the company's website - www.itnlindia.com/HREL-SPV.aspx The above results for the quarter and half-year ended September 30, 2021 are in compliance with Indian Accounting Standards
- ("Ind AS") notified by the Ministry of Corporate Affairs, read with SEBI Circular No. CIR/IMD/DFI/69/2016 dated August 10, 2016. The above financial results of the Company for the quarter and half-year ended September 30, 2021 has been reviewed by the
- Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 9, 2021 and have been reviewed by the Statutory Auditor of the Company. For and on behalf of the Board

Date: November 9, 2021

Place: Mumbai

Vijay Kini Director DIN:06612768

Vandana Vidhyut Limited (In Liquidation) Liquidator: Mr. Sanjay Gupta

RegisteredOffice:VandanaaBhawan, M.G. Road, Raipur CT 492001 IN E-mail ID: assetsale2@aaainsolvency.in; vandana.vidhyut@aaainsolvency.com Contact No.:+91 8800865284 (Mr. Puneet Sachdeva/Md.Wasim) **E-Auction**

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date and Time of E-Auction: 30th November, 2021 at 03.00 pm to 05.00 pm (With unlimited extension of 5 minutes each) Last date of submission of EMD: 29th November, 2021

SALE NOTICE

Sale of Assets and Properties owned by Vandana Vidhyut Limited (in Liquidation) forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Cuttack Benchvide order dated 16thDecember, 2019. The sale will be done by the undersigned through the e-auction platform https://aaa.auctiontiger.net

Asset Description	Block	Reserve Price (In Rs.)	EMD Amount (In Rs.)		
Thermal Power Plant 2x135 MW Capacity (Complete plant on Going Concern Basis) Leasehold Land (Area 644.69 Acres), Building including shed along with plant and machinery situated at Korba, Chhattisgarh	Α	277.40 Crores	9.00 Crores	2 Crores	

Terms and Condition of the E-auction are as under

- 1. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" through approved service provider M/S E-Procurement Technologies Limited (Auction Tiger).
- 2. The EMD of the Successful Bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The Liquidator can retain the EMD of H2 bidder too. The EMD shall not bear any interest. The Liquidator will issue a Letter of Intent (LOI) to the Successful Bidder and the Successful Bidder shall have to deposit the balance amount
- (Successful Bid Amount EMD Amount) within 30 days on issuance of the LOI by the Liquidator. 3. Default in deposit of the balance amount by the successful bidder within the time limit as mentioned in the LOI would entail forfeiture of the entire amount deposited (EMD + Any Other Amount) by the Successful Bidder. In such case, the Liquidator would have right to invite the H2 bidder to become successful Bidder.
- individual/nominee/registered company, prior information to this effect shall be given to the Liquidator by way of a formal letter and undertaking in the prescribed format. 5. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/ postpone/

4. In case the successful buyer requires the issuance of documents in the name of another

- cancel the e-Auction or withdraw any property or portion thereof from the auction proceeding at any stage without assigning any reason thereof.
- 6. After payment of the entire sale consideration, the sale certificate/agreement will be issued in the name of the successful bidder only and will not be issued in any other name. 7. E-Auction date&Time:30th November 2021 at 3.00pm-5.00pm (with unlimited extension of 5min). All the terms and conditions are to be mandatorily referred from the website of AAA Insolvency

Professionals LLP i.e. https://insolvencyandbankruptcy.in/ and from the E-Auction Process Document, prior to submission of EMD and participation in the process. The Liquidator can be contacted on vandana.vidhyut@aaainsolvency.com.

> Sanjay Gupta (Liquidator) Vandana Vidhyut Limited in Liquidation

IBBI Regn. No. IBBI/IPA-001/IP-P00117/2017-18/10252

Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash-I, New Delhi 110048 Date: 09.11.2021 Email ID: assetsale1@aaainsolvency.in; sanjaygupta@aaainsolvency.com Contact No.: 011 4666 4627; +91 8800865284 (Mr. Puneet Sachdeva/Md. Wasim) Place: Delhi

financialexp.epap.in

SCANDENT IMAGING LIMITED

CIN: L93000MH1994PLC080842

Regd. Off: Plot No. A 357, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (West) - 400604, Maharashtra. Website: www.scandent.in, Email: cs@scandent.in

	Statement of Unaudited Financial Results f	or the qua	rter and h	alt year ei	ided 30th	Septembe	r, 2021
				[Figures in	Rs. lakhs u	ınless state	d otherwise
Sr.		-,	ARTER END		HALF YEA	Year Ended	
No	Particulars		30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
```		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	1,000.99	1,254.14	1,164.62	2,255.13	1,959.89	3,537.27
2	Net Profit / (Loss) for the period						
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	171.56	202.64	166.21	374.20	297.75	565.20
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	171.56	202.64	166.21	374.20	297.75	565.20
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	126.96	149.95	122.99	276.91	220.34	407.41
5	Total Comprehensive income for the period						
	(Comprising Profit/(Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive income (after tax)	-	-	-	-	-	(1.43)
6	Equity Share Capital (FV of Rs, 10 per share)	3,210.00	3,210.00	3,210.00	3,210.00	3,210.00	3,210.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as						
	shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	-
8	Earnings in Rs. Per Share (FV of Rs.10 each)						
	(for continuing and discontinued operations)						
	Basic and Diluted	0.400	0.470	0.380	0.860	0.690	1.270

Note:

- . The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quater and six months ended September 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of unaudited financial results for the quater and six months ended September 30, 2021 are available or Company websites www.scandent.in and also the Stock Exchange website - www.bseindia.com.
- The above financial result have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Director at their meeting held on 8th November. 2021.

For and on behalf of the Board of Directors **Scandent Imaging Limited** Pandoo Naig Managing Director DIN: 00158221

Place : Thane Date: 8th November, 2021

### SPECIAL RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT1960, Act 156, Rule 1961, Rule 107 Attached: THE SHIVKRUPA SAHAKARI PATPEDHI LTD. Mumbai. 219 / 3111 Tagornagar Group No 01, Dr. Ambedkar Chowk Vikhroli (East) Mumbai 400 083. PH: 022 25746035.

FORM "Z"

( See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

### POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer of the Mr. Ashok L. Phadtare under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issue a demand notice date 15.12.2017 calling upon the judgment debtor.

MR. JADHAV SONU MAHADEV to repay the amount mentioned in the notice being Rs. 6,31,596/- in words (Rs. Six Lakh Thirty One Thousand Five Hundred Ninety Six only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 19.06.2019 And attached the property describe herein below. The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11 (d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 28 Day of October of the year 2021.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Recovery officer Shivkrupa Sahakari Pathpedhi Ltd Mumbai for an amount Rs. 5,47,771/- in words (Rs. Five Lakh Forty Seven Thousand Seven Hundred Seventy One only) and interest thereon.

Description of the Immovable Property: Room No. 310, Chawl No 9/10, Panther Nagar, Opp Building No 41, Kannamvar Nagar No 01, Vikhroli (E), Mumbai -400 079. | ( Survey Receipt No - 1563078, Area - 126 Sq.ft Gr + 1st Floor.).

Date: 09/ 11/ 2021 Place: Ghatkoper



Sd/- MR. ASHOK L. PHADTARE Recovery Officer, Attached Shivkrupa Sahakari Pathedhi Ltd. Mumbai

### NOTICE

Shri MOHD MUSTAFA KHAN, a lember of the DOSTI ENCLAVE D'SOUZA NAGAR CO-OP HOUSING SOCIETY LTD having address at 90 Ft. Road Sakinaka Mumbai 400072 and holding Flat No A-301 in the building of the society, died or 20.07.2021 without making any

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such document and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner a is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased nember in the capital/ property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye- laws of the society is available for inspection by the claimants/objectors, with the Secretary of the society between 4.00 to 6.00 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of DOSTI ENCLAVE D'SOUZA NAGAR CHS LTD.

Hon. Secretary Place: Mumbai, Dated: 10th November 2021

### Godnej agrovet **GODREJ AGROVET LIMITED**

Corporate Identification Number: L15410MH1991PLC135359 Registered Office: Godrei One, 3rd Floor, Piroishanagar, Eastern Express Highway, Vikhroli(East), Mumbai- 400079, Maharashtra, India

### Website: www.godrejagrovet.com, Tel no. :+91-22-2519 4416, Fax no. :+91-22-2519 5124, Email id: gavlinvestors@godrejagrovet.com EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2021

							(₹ in Crore)
Sr. No.	Particulars	3 months ended September 30, 2021	Preceding 3 months ended June 30, 2021	Corresponding 3 months ended in the previous year September 30, 2020	figures for current period ended September 30, 2021	Year to date figures for previous period ended September 30, 2020	Year ended March 31, 2021
<u> </u>		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1_	Total Income from Operations	2,154.07	1,992.78	1,723.91	4,146.85	3,278.08	6,266.71
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items#)	149.75	137.49	150.05	287.24	284.42	453.10
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items#)	149.75	137.49	150.05	287.24	284.42	453.10
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items#)	112.20	104.75	115.51	216.95	216.10	347.57
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax & minority interest) and Other Comprehensive Income (after tax and minority interest)]	108.85	106.44	107.55	215.29	196.51	316.97
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per share)	192.11	192.10	192.07	192.11	192.07	192.07
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						1,859.03
8	Earnings per equity share (Face Value of ₹ 10/- per share) (for continuing operation) (non-annualised) :						
	1. Basic:	5.69	5.52	5.57	11.20	10.18	16.34
	2. Diluted:	5.69	5.52	5.57	11.20	10.18	16.33

ΈΥ	FINANCIAL	HIGHLIGHTS	OF STANDALONE	UNAUDITED	FINANCIAL RESULTS	(₹	in Crore)

RET FINANCIAE MULIEUM OF GRANDALONE GRANDIED FINANCIAE REGISTR											
Sr. No.	Particulars	3 months ended September 30, 2021 (Unaudited)		Corresponding 3 months ended in the previous year September 30, 2020 (Unaudited)	figures for	Year to date figures for previous period ended September 30, 2020 (Unaudited)	Year ended March 31, 2021 (Audited)				
1	Total Income from Operations	1,689.85	1,548.34	1,243.53	3,238.19	2,372.01	4,413.04				
2	Profit Before Tax	132.55	128.25	107.02	260.80	220.02	352.56				
3	Profit After Tax	99.53	95.41	82.77	194.94	169.24	279.00				
4	Total Comprehensive Income (after Tax)	99.38	96.24	83.29	195.62	169.64	281.71				

(www.godrejagrovet.com).

- The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for quarter and six months ended September 30, 2021 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 and 52 (4) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for quarter and six months ended September 30, 2021 are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the
- The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on November 9, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out limited review of the aforesaid results and the expressed an unmodified review opinion.
- Other income in the Standalone financial results for the half year ended September 30, 2020 and for the year ended March 31, 2021 includes me of ₹ 26.46 Crore and ₹ 59.46 Crore respectively being dividend received from a joint venture. This does not have any impact o
- In respect of Covid-19 Pandemic, the management has considered internal and external sources of information including economic forecasts and industry reports up to the date of approval of the financial results in determining the impact on various elements of its financial results in determining the impact on various elements of its financial results. The management has used the principles of prudence in applying judgments, estimates and assumptions including sensitivity analysis and based on the current estimates, the management expects to fully recover the carrying amount of inventories, trade receivables, loans and advances, goodwill. intangible assets and investments. The eventual outcome of impact of the global health pandemic may be different from those estimated as on the
- date of approval of these financial results. The Company has issued and allotted 13,644, 10,118 and 16,906 equity shares of ₹ 10/- each on May 7, 2021, June 1, 2021 and July 15, 2021 respectively, pursuant to exercise of stock options in accordance with the Company's Employees Stock Grant Scheme, 2018
- The Company has acquired stake of 25.1% in Godrej Maxximilk Private Limited (GMPL) from the existing shareholders during the half year ender September 30, 2021. Consequently, GMPL has become the wholly owned subsidiary of Godrej Agrovet Limited (GAVL).

For Godrei Agrovet Limited B S Yaday Place: Mumbai Managing Directo Date: November 9, 2021 (DIN: 00294803)



Supply & Transport Undertaking (OF THE BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA)



**Notice Inviting e-Tender** Brihanmumbai Electric Supply & Transport Undertaking (BEST) invites bids for purchase of power on short term basis for the month of

December, 2021 through National e-bidding process. The bid document for participation can be downloaded through DEEP e-portal of www.mstcecommerce.com from 10:00 hrs. of 10.11.2021 Bids must be submitted online through this portal on or before 17:00 hrs. of 16.11.2021. Any corrigendum will be published on the referred website only

General Manager PRO/DEPM/82/2021 BEST Undertaking

### SPECIAL RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT1960.Act 156.Rule1961.Rule 107 Attached: THE SHIVKRUPA SAHAKARI PATPEDHI LTD. Mumbai. 219 / 3111 Tagornagar Group No 01, Dr. Ambedkar Chowk Vikhroli (East) Mumbai 400 083. PH: 022 25746035. FORM "Z"

( See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer of the Mr. Ashok L. Phadtare under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issue a demand notice date 03.08.2018 calling upon the judgment debtor.

MR. NIRBHAVANE VILAS SITARAM to repay the amount mentioned in the notice being Rs. 3,40,642/- in words (Rs. Three lakh Forty Thousand Six Hundred Forty Two only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 24.08.2019 And attached the property describe herein below. The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11 (d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules. 1961 on this 28 Day of October of the year 2021

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Recovery officer Shivkrupa Sahakari Pathpedhi Ltd Mumbai for an amount Rs. 2,98,669/- in words (Rs. Two Lakh Ninty Eight Thousand Six Hundred Sixty Nine only) and interest thereon

Description of the Immovable Property: M/S. Uttam Printing Press, Dadasaheb Gaikwad Nagar, Near Bhimjyoti Vidyalay, Ramabai Ambedkar Nagar, Ghatkopar (E), Mumbai - 400 075. (Survey No - 0721392, Area - 83 Sq.ft). Surve Receipt No.0721392.

Date: 09/ 11/ 2021 Place: Ghatkoper

and applied to the society.

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that, Mr. Prem Dhingra was holding jointly with Mr. Rajiv Dhingra, Flat No.B-72, Sapta Tarang CHS Ltd., Roop Darshan, C. D. Barfiwala Marg, Andheri(W), Mumbai 400 058, died intestate on 20/09/2021 and Mr. Rajiv

We hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares and

interest of the deceased member in the capital

property of the societies within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for

transfer of shares and interest of the decease

nember in the capital/property of the societies. I

no claims/objections are received within the perior prescribed above, the society shall be free to

deal with the shares and interest of the decease

member in the capital/property of the societies in

such manner as is provided under the bye law

Dated on this 10th day of November 2021 at

ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1

PATEL ESTATE, C.P. ROAD KANDIVLI(E), MUMBAI 400 101

LEGAL REMEDIES

PHONE: 2846003



Sd/- MR. ASHOK L. PHADTARE Recovery Officer, Attached Shivkrupa Sahakari Pathedhi Ltd. Mumbai

Registered Office: Sidhwa House, 2nd Floor, N. A. Sawant Marg, Colaba, Mumbai – 400 005. CIN: L29290MH1972PLC015772; Tel. No.: 022-22874815 / 0620 Fax No.: 022-22870702 Email: sharegrievances@manugraph.com; Website: www.manugraph.com STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2021

	(Rs. in crores except EPS)										
R.	PARTICULARS	Quarter ended	Half Year ended	Quarter ended							
10.	FARTICULARS	30-09-2021	30-09-2021	30-09-2020							
		Unaudited	Unaudited	Unaudited							
1.	Total income from Operations	16.81	21.96	4.79							
2.	Net Profit / (Loss) for the period	(3.16)	(7.04)	(6.37)							
	(before Tax & Exceptional items)										
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax	(3.16)	(7.04)	(16.81)							
	(after Exceptional items)										
4.	Net Profit / (Loss) for the period after tax	(3.19)	(7.13)	(16.93)							
	(after Exceptional items)										
5.	Total Comprehensive Income for the period	(3.25)	(7.26)	(17.07)							
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)										
	and Other Comprehensive Income (after tax)]										
6.	Equity Share Capital	-	6.08	-							
7.	Other Equity	-	109.69	-							
8.	Earnings Per Share of Rs. 2/- (Not annualised)	(1.04)	(2.34)	(2.13)							
	Before exceptional item - Basic and diluted (Rs.)										
9.	Earnings Per Share of Rs. 2/- (Not annualised)	(1.04)	(2.34)	(5.56)							
	After exceptional item - Basic and diluted (Rs.)										

Key Information on Standalone Unaudited Financial Results:									
R.		Quarter ended	Half Year ended	Quarter ended					
10.	PARTICULARS	30-09-2021 Unaudited	30-09-2021 Unaudited	30-09-2020 Unaudited					
1.	Total income from Operations	16.81	21.96	4.79					
2.	Profit / (Loss) Before Tax	(3.16)	(7.04)	(16.81)					
3.	Profit / (Loss) After Tax	(3.19)	(7.13)	(16.93)					
4.	Total Comprehensive Income	(3.25)	(7.25)	(17.07)					

The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results for the guarter and half year ended September 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com / www.nseindia.com) and Company's website www.manugraph.com

> On Behalf of the Board For Manugraph India Limited

Place : Mumbai Date: November 9, 2021

Saniay Shah Chairman & Managing Director

YASH MANAGEMENT & SATELLITE LTD.

Regd Office: 303, Morya Landmark I, Opp Infiniti Mall, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai-400053 CIN: L65920MH1993PLC073309												
Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2021 (Rs. In Lakhs)												
			STAND	ALONE			CONSOLIDATED					
Particulars	Quarter Ended (Un-audited)		Half Year Ended (Un-Audited)		Year Ended (Audited)	Quarter Ended (Un-audited)		Half Year Ended (Un-Audited)	Year Ended (Audited)			
	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021	30.09.2021	30.06.2021	30.09.2021	31.03.2021		
Total Income from Operations	58.29	21.85	39.82	80.14	57.87	348.61	58.29	21.85	80.14	348.61		
Net Profit for the period												
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1.13	0.61	12.98	1.74	15.81	145.80	1.13	0.61	1.74	145.80		
Net Profit for the period before tax												
(after Exceptional and/or Extraordinary items)	1.13	0.61	12.98	1.74	15.81	145.80	1.13	0.61	1.74	145.80		
Not Profit for the period after tay		0.01	12.00		10.01	1 10.00		0.01		1 10.00		

4. Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 1.74 0.61 13.44 1.74 15.81 141.47 1.13 0.61 141.47 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and 128.36 330.44 128.36 Other Comprehensive income (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as show 2139.82 1700 1700 1700 1700 1700 1700 2139.82 1700 1944.90 in the Audited Balance Sheet of the previous year 569.92 569.92 Earnings Per Share (of Rs 10/- each (for continuing operations) Basic 0.23 0.52 0.49 0.76 1.06 1.94 0.18 0.45 0.60

The above unaudited standalone and consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meetings held on 8th November, 2021 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015 (as amended), The above result have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended).

The above is the extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Bombay Stock Exchange Limited under regulation 33 SEBI (Listing Obligation and Disclosur equirements), Regulations 2015. The full format of financial results for the Quarter and half year ended are available at www.bseindia.com and www.yashmanagement.in. By order of the Board

For Yash Management and Satellite Ltd Anurag Gupta

Managing Director - DIN:00398458

Date: 8th November, 2021

Place: Mumbai

MAHINDRA & MAHINDRA LIMITED

Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai 400 001 Tel: +91 22 22021031, Fax: +91 22 22875485, Website: www.mahindra.com Email: group.communications@mahindra.com, CIN L65990MH1945PLC004558

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2021

Rs. in Crores

Particulars	Standalone			Consolidated			
	Quarter ended		Half Year ended	Quarter ended		Half Year ended	
	30 th Sep 2021	30 th Sep 2020	30 th Sep 2021	30 th Sep 2021	30 th Sep 2020	30 th Sep 2021	
Total income from operations	13,305.37	11,590.32	25,068.15	21,469.80	19,226.81	40,641.71	
Net Profit for the period from continuing operations (before tax and exceptional items)	2,141.50	1736.36	3,348.35	3,481.19	2,221.18	2,980.04	
Net Profit for the period from continuing operations (before tax and after exceptional items)	1,886.50	586.90	3,014.89	3,445.08	1,451.12	2,895.39	
Net Profit for the period from continuing operations (after tax and after exceptional items, attributable to the owners of the Company)	1,431.73	161.75	2,287.34	1,928.64	614.64	2,352.52	
Net Profit/(Loss) for the period from discontinued operations (after tax and after exceptional items, attributable to the owners of the Company)	-	-	-	-	(479.08)	-	
Net Profit for the period from continuing and discontinued operations (after tax and after exceptional items, attributable to the owners of the Company)	1,431.73	161.75	2,287.34	1,928.64	135.56	2,352.52	
Total Comprehensive Income for the period from continuing and discontinued operations [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax),							
attributable to the owners of the Company)]	1,434.38	182.46	2,298.77	1,949.55	264.52	2,419.99	
Equity Share Capital	597.69	596.93	597.69	555.45	554.69	555.45	
Earnings Per Share for continuing operations (not annualised) (Face value Rs. 5/- per share)							
Basic:	11.98	1.36	19.14	17.35	5.54	21.18	
Diluted:	11.93	1.35	19.06	17.26	5.48	21.04	
Earnings Per Share for continuing and discontinued operations (not annualised) (Face value Rs. 5/- per share)							
Basic:	11.98	1.36	19.14	17.35	1.22	21.18	
Diluted:	11.93	1.35	19.06	17.26	1.18	21.04	

### Notes:

- ne above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website viz. www.mahindra.com and on the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).
- 2. Previous period figures of standalone results have been restated to include the effect of merger of Mahindra Vehicle Manufacturers Limited with the Company with the Appointed Date of 1st April 2019. Further, the previous period figures of standalone and consolidated results have been regrouped/reclassified wherever necessary.

For and on behalf of the Board of Directors

Anand G. Mahindra **Executive Chairman** 

Date: 9th November, 2021

### चीनकडून पाकिस्तानला प्रगत युद्धनौका

बीजिंग: चीनने अतिशय प्रगत अशी युद्धनौका पाकिस्तानला दिली असून त्यामुळे हिंदी महासागर व अरबी समुद्रात पाकिस्तानचे म्हणजेच पर्यायाने चीनचे वर्चस्व वाढणार आहे.

अलिकडे हिंदी महासागराच्या प्रदेशात वर्चस्व निर्माण करण्याचे चीनचे प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. ही युद्धनौका चायना स्टेट शिपबिल्डिंग कार्पोरेशन लि. या कंपनीने तयार केली असुन शांघाय येथील कार्यक्रमात ती पाकिस्तानच्या नौदलास देऊन कार्यान्वित करण्यात आली असे सीएसएससीने म्हटले आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेले व चीनने बांधलेले खेडे पेंटॅगॉनच्या अहवालात चीनच्या अधिपत्याखालील प्रदेश म्हणून दाखवण्यात आले आहे.

### रुग्णालयास आगः चार बालकांचा मृत्यू

भोपाळ: भोपाळमधील कमला नेहरू

रुग्णालयात आग लागून सोमवारी उशिरा चार बालकांचा मृत्यू झाला होता. त्या रुग्णालयाकडे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नव्हते. असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हे रुग्णालय हमिदिया रुग्णालयाच्या भोपाळ परिसरात महापालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, या रुग्णालयाने कधीही ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला नव्हता. त्या रुग्णालयात कुठलीही अग्निशमन उपकरणे चालु स्थितीत नव्हती. बाल अतिक्षता विभागात ही आग लागली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वॉर्डमधील ४० पैकी ३६ बालकांची सुटका करण्यात आली. चार बालके गंभीर अवस्थेत होती

### पंजाब : महाधिवक्त्यांचा राजीनामा मंजूर

त्यांचा मृत्यू झाला.

जाहीर केले होते.

चंडीगड : काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्ध यांचा तीव्र विरोध असलेले एपीएस देओल यांनी दिलेला राज्याच्या महाधिवक्ता पदाचा राजीनामा राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला असल्याची घोषणा मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी मंगळवारी केली. देओल यांनी १ नोव्हेंबर रोजी हा राजीनामा दिला होता. सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तो त्यांनी नुकताच मागे घेतला, पण राज्याचे महाधिवक्ता एपीएस देओल आणि पोलीस महासंचालक पी. एस. साहोटा यांना पदावरून दुर केल्याशिवाय आपण कार्यभार स्वीकारणार नाही, असेही सिद्ध यांनी

# राफेल : भाजप-काँग्रेसमध्ये आरोपांच्या फैरी

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

**नवी दिल्ली :** राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीमध्ये लाच दिली गेली असल्याच्या कथित दाव्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. राफेल खरेदीत २००७ ते २०१२ या काळात म्हणजे 'यूपीए' सरकारच्या काळात लाच दिली गेली. मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या काँग्रेसने आता स्पष्टीकरण द्यावे. असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला. तर ऑक्टोबर २०१८ पासून या प्रकरणातील लाचखोरीची कागदपत्रे 'सीबीआय'कडे असताना केंद्र सरकारने तपास का केला नाही, असा प्रतिप्रश्न काँग्रेसने केला आहे. फ्रान्समधील 'मीडिया पार्ट' या वृत्त संकेतस्थळाने राफेल खरेदीमध्ये सुमारे ६५ कोटी रुपयांची लाच दिली

शाब्दिक हल्लाबोल केला. 'राफेल खरेदी प्रकरणात काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारच्या काळात लाच दिली गेली, पण काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहल गांधी यांनी राफेल खरेदीमध्ये मोदी सरकारने लाचखोरी केल्याचा आरोप केला. वास्तविक. राहल गांधी व प्रियंका गांधी-वाडा यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राफेलमधील लाचखोरी लपवन लोकांकडे मते मागितली,' असा आरोप भाजप प्रवक्ता संबित

गेल्याचे वृत्त प्रसिद्ध केले असून त्याचा

आधार घेत मंगळवारी भाजप आणि

काँग्रेसने आपापले युक्तिवाद करत

भाजप प्रवक्त्यांची टीका : काँग्रेस म्हणजे 'आय नीड कमिशन'

कमिशन'. कमिशनबाबत राहुल गांधी यांनी इटलीमधून उत्तर द्यावे, असेही पात्रा म्हणाले

'इंडियन नॅशनल कॉंग्रेस'चे नामकरण 'आय नीड कमिशन' असे करावे लागेल 'आय नीड कमिशन' म्हणजे मला दलाली हवी! केंद्रातील 'यूपीए सरकार'च्या काळात राफेलचा करार फोल ठरला कारण काँग्रेसला अपेक्षित दलाली

मिळाली नाही, असा आरोप करत संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य बनवले. पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'यूपीए' सरकारच्या काळातील राफेलचा करार विशिष्ट उद्योजकाच्या भल्यासाठी बदलला, तसेच नव्या करारात लाचखोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यामुळे भाजपकडून प्रामुख्याने राहुल गांधी यांच्यावर तीव्र टीका होत आहे. दलाली घेतली गेली असेल त्याला तत्कालीन काँग्रेसचे सरकार जबाबदार आहे, मोदी सरकार नव्हे. राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून लोकांची दिशाभूल केली असल्याचा दावा पात्रा यांनी केला. केंद्रामध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या दहा वर्षांत भ्रष्टाचार बेघर झाला आहे. भ्रष्टाचाराचा एकमेव पत्ता म्हणजे सोनिया गांधी यांचे निवासस्थान, १० जनपथ. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा हे सगळेच म्हणतात, 'आय नीड

पत्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. त्यावर, सीबीआय चौकशी न करता मोदी सरकारने राफेल प्रकरणातील भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा प्रत्यारोप काँग्रेस प्रवक्ता पवन खेडा यांनी पत्रकार परिषदेत केला.

### सुशेन गुप्ताचे नाव

'ऑगस्टा'मध्येही भारताकडून ३६ राफेल विमानांच्या खरेदीचे कंत्राट मिळावे यासाठी निर्मिती राफेलची करणाऱ्या फ्रान्समधील दाँसा कंपनीकडून सुशेन मोहन गुप्ता या मध्यस्थाला सुमारे ६५ कोटी रुपयांची लाच देण्यात आली. पुरावे उपलब्ध असतानादेखील 'सीबीआय'सारख्या तपास यंत्रणेने कोणतीही चौकशी केली नाही, असे मीडिया पार्टच्या वत्तात म्हटले आहे. यासंदर्भात

भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा म्हणाले की, सुशेन गुप्ता याचे नाव राफेलप्रमाणे ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातही आलेले होते. हा निव्वळ योगायोग नव्हे! मोदी सरकारने केलेल्या राफेल संदर्भातील नव्या करारात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. सर्वोच्च न्यायालय तसेच 'कॅग'नेही क्लीन चिट दिलेली असून कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे मान्य केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडण्कीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी व केंद्र सरकार यांच्याविरोधात राफेलवरून आगपाखड केली, मात्र त्याचा कोणताही परिणाम मतदारांवर झाला नाही व त्यांनी मोदी सरकारला पुन्हा निवडून दिले, असे संबित पात्रा

'सीबीआय' चौकशी का नाही? काँग्रेसने मात्र राफेल प्रकरणातील प्रकरणातील

कथित भ्रष्टाचाराची 'सीबीआय' चौकशी पूर्ण का होऊ दिली नाही, असा प्रमुख सवाल उपस्थित केला आहे. वास्तविक, राफेल खरेदी लाचखोरीची 'सीबीआय'ने प्राथमिक चौकशी सुरू केली होती, मात्र मोदी सरकारने 'सीबीआय'चे तत्कालीन संचालक आलोक वर्मा यांची अचानक उचलबांगडी केली. राफेल करारातील सत्य बाहेर येऊ नये म्हणूनच मोदी सरकारने वर्मांची हकालपट्टी केली, असा आरोप काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला. मोदी सरकार, सीबीआय, सक्तवसुली संचालनालय यांनी एकत्रितपणे भ्रष्टाचार दडपून राफेलमधील टाकण्याचा कसा प्रयत्न केला. हे

आता स्पष्ट झाले आहे, असे खेरा म्हणाले. 'यूपीए' सरकारच्या काळात लाच दिली गेली असल्याबद्दल काँग्रेसने स्पष्टीकरण दिलेले नाही, मात्र पुरावे सरकारकडे असतानादेखील राफेलबाबत तपास यंत्रणांनी चौकशी न करणे यात काळेबेरे असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

### 'ईडी'कडील कागदपत्रे भारतातही ऑक्टोबर २०१८ मध्ये

प्रकरणातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी केली जावी यासाठी 'सीबीआय'कडे तक्रार करण्यात आली होती. दासाँ कंपनीने सुशेन गुप्ता याला २००० मध्ये मध्यस्थ बनवले होते, तेव्हा वाजपेयी यांचे सरकार केंद्रात सत्तेत होते. २००२ मध्ये ९ लाख युरो आणि जानेवारी २००४ मध्ये २० लाख युरो गुप्ताला दिले गेले, असे खेरा यांनी मीडिया पार्टच्या वृत्ताच्या आधारे सांगितले. मोदी सरकार आल्यावर नव्या करारात भ्रष्टाचारविरोधी तरतद का काढून टाकली गेली? २०१९ मध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकून सुशेन गुप्ताकडून जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये नव्या करारासंदर्भात सुरू झालेल्या मध्यस्थीच्या २०१४ ते २०१६ मधील तारखांचा समावेश होता. देशातील नव्या नेतृत्वाशी बोलणी करून देऊ शकतो, असे गुप्ताने दासाँ कंपनीला सांगितले होते. ही सगळी माहिती ईडीकडे होती, मग या प्रकरणी सखोल चौकशी का झाली नाही, असा सवालही खेरा यांनी केला.

## ब्रिटनमधील मान्यताप्राप्त लशींच्या यादीत आता कोव्हॅक्सिनही

वृत्तसंस्था, लंडन

भारताने कोविड १९ प्रतिबंधासाठी तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लशीचा समावेश ब्रिटनमधील संमत लशींच्या यादीत येत्या २२ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. याचा अर्थ भारतातून जे लोक कोव्हॅक्सिनच्या मात्रा घेऊन आले असतील त्यांना ब्रिटनमध्ये आल्यानंतर

विलगीकरणात रहावे लागणार नाही जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनला आपत्कालीन मंजुरी दिल्यानंतर ब्रिटनने हा निर्णय घेतला आहे. कोव्हॅक्सिन लस भारतात वापरलेल्या लशीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोविशिल्ड ही लस भारतात सीरम इन्स्टिट्यूटने तयार केली होती त्यात ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका यांनी तंत्रज्ञान हस्तांतर केले होते. ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त अलेक्स इलिस यांनी सांगितले की, भारतीयांसाठी एक चांगली बातमी म्हणजे ब्रिटन येत्या २२ नोव्हेंबरला कोव्हॅक्सिन या लशीचा संमत लशींच्या यादीत समावेश करीत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने या



लशीला आधीच मान्यता दिली आहे. ही लसही त्यामुळे आता कोविशिल्डच्या रांगेत जाऊन बसली आहे. कोव्हॅक्सिन लशीची मान्यता २२ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजेपासून अमलात येईल. कोव्हॅक्सिन शिवाय चीनच्या सिनोव्हॅक व सिनोफार्म या लशींना मंजुरी देण्यात आली असून या दोन्ही लशींना जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली असन या लशी घेतलेल्या व्यक्तींना ब्रिटनमध्ये येणे शक्य होणार आहे. कारण या लशींनाही मान्यता मिळणार आहे संयुक्त अरब अमिरात व मलेशियातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे. या लशी घेतलेल्या व्यक्तींना कुठल्याही चाचणीला सामोरे जावे लागणार नाही व स्वविलगीकरणातुनही सुट देण्यात येणार आहे.

### देशात २६६ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या

नवी दिल्ली: देशात गेल्या २६६ दिवसांतील सर्वात कमी रुग्ण संख्या सोमवारी नोंदली गेली आहे. गेल्या २४ तासांत १०,१२६ रुग्णांची नोंद झाली तर ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे. सलग ३२ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही २० हजारांखाली तर सलग १३५ दिवसांपासून ५० हजारांखाली नोंदल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले आहे. गेल्या २६३ दिवसांतील सर्वात कमी १ लाख ४० हजार ६३८ उपचाराधीन रुग्णसंख्याही सोमवारी नोंदली गेली आहे. ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.४१ टक्के इतकी आहे.

Handloom & Handicraft Exhibition Cum Sale

# सुदर्शन साहू, सिंधुताई सपकाळ आदींना पद्म पुरस्कार प्रदान

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

प्रसिद्ध शिल्पकार सुदर्शन साहू, लोकसभेच्या माजी अध्यक्षा समित्रा महाजन, सामाजिक कार्यकर्त्या आणि 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधताई सपकाळ यांच्यासह अन्य मान्यवर व्यक्तींना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात मंगळवारी पद्म पुरस्कार प्रदान

मंगळवारी पुरस्कार सोहळ्याचा दुसरा टप्पा पार पडला. एस.पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात

सुदर्शन साह् हे मूळ ओडिशातील असून त्यांना पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले. सिंधुताई



सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुमित्रा महाजन या आठ वेळा खासदार होत्या. त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांना पद्मभूषण

पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागरी सेवा विभागात त्यांना हा परस्कार प्रदान करण्यात आला. आसामचे दिवंगत मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता, तो त्यांच्या पत्नीने स्वीकारला.

आसामचे सामाजिक कार्यकर्ते

लखिमी बारूआ, हरयाणाच्या

कुरूक्षेत्र येथील हिंदी साहित्यिक प्रा. जयभगवान गोयल, राजस्थानचे लोकगायक लखा खान, मुंबईच्या कर्नाटकी संगीत गायिका जयश्री रामनाथ. डेहराड्नचे अस्थिशल्यविशारद भूपेंद्र कुमार सिंह संजय, श्रीनगर येथील हिंदीचे

तपशील

परिचालनातून एकूण उत्पन्न

(कर, अपवादात्मक बाबी पूर्व)

(अपवादात्मक बाबीपश्चात)

(अपवादात्मक बाबीपश्चात)

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न

अनियंत्रित व्याजपश्चात) यांचा समावेश)

राखीव (पुर्नमूल्यांकन राखीव वगळता)

(अखंडित कामकाजाकरिता)

परिचालनातून एकूण उत्पन्न

एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)

करपूर्व नफा

ठिकाण : मुंबई

करपश्चात नफा

. मूलभूत (रु.)

२. सौम्यीकृत (रु.)

करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

(कालावधीकरिता (कर व अनियंत्रित व्याजापश्चात)

नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर व

समभाग भांडवल (प्रतिशेअर रु. १०/- दर्शनी मूल्य)

गत वर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार

उत्पन्न प्रति समभाग (प्रति शेअर रु. १०/- दर्शनी मूल्य)

प्राध्यापक व पत्रकार चमनलाल सप्रू यांचा सन्मानार्थींमध्ये समावेश होता. राजस्थानातील पाली लेखक अर्जुन सिंह शेखावत, संस्कृत व्याकरण तज्ज्ञ राम यत्न शुक्ला, दिल्लीचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सिंह शंटी, ॲथलिट सुधा सिंह, हिंदी लेखिका मृदुला सिन्हा (मरणोत्तर), पश्चिम बंगालचे सामाजिक कार्यकर्ते गुरू मा कमाली सोरेन, आदिवासी लोकसंस्कृती विद्वान भोपाळ कपील तिवारी यांनाही सन्मानित करण्यात आले.

फर्नांडिस, जेटली यांचा गौरव सोमवारी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान झालेल्यांत माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस, अरुण

Godrej agrovet

गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय :** गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, पूर्व द्वतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र, भारत. वेबसाइट: www.godrejagrovet.com दूर. + ९१ - २२ - २५१९ ४४१६, फॅक्स +९१ - २२- २५१९ ५१२४,

ई-मेल: gavlinvestors@godrejagrovet.com

३०.०९.२०२१ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित)

संपलेली

गत तिमाही

१,९९२.७८

१३७.४९

१३७.४९

१०४.७५

१०६.४४

4.47

गत तिमाही

३०.०९.२०२१ ३०.०६.२०२१ ३०.०९.२०२०

१२८.२५

९५.४१

९६.२४

(अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित)

संपलेल्या वर्ष

अखेरची

अनुषंगिक तिमाही

३०.०९.२०२१ ३०.०६.२०२१ ३०.०९.२०२० ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२०

840.00

११५.५१

१०७.५

397.00

4.40

अखेरची

अनुषंगिक तिमाही

(अलेखापरीक्षित)

१२४३.५३

१०७.0

८२.७७

८३.२९

संपलेली

तिमाही

2,848.09

१४९.७५

११२.२०

१०८.८५

4.69

तिमाही

१६८९.८५

१३२.५८

९९.५३

99.36

जेटली, सुषमा स्वराज, मॉरिशसचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध जगन्नाथ यांचा समावेश आहे. फर्नांडिस यांच्या पत्नी लीला कबीर यांनी पुरस्कार स्वीकारला. जेटली यांच्या वतीने त्यांच्या पत्नी संगीता जेटली यांनी पुरस्कार स्वीकारला, सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांनी पुरस्कार स्वीकारला.

इतर मानकऱ्यात माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर (मरणोत्तर), महिंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र, सुंदरम क्लेटन समुहाचे वेणु श्रीनिवासन नागालँडचे माजी मुख्यमंत्री एस.सी जमीर यांना पद्मभूषणने गौरवण्यात

(रु. कोटीमध्ये

संपलेल्या

वर्ष ते दिनांक

आकडेवारी

3,266.06

258.85

२८४.४२

२१६.१०

१९६.५१

१९२.०७

१०.१८

१०.१८

संपलेल्या

कालावधीकरिता

वर्ष ते दिनांक

आकडेवारी

३०.०९.२०२०

अलेखापरीक्षित)

२३७२.०१

220.03

१६९.२४

१६९.६४

संपलेल्या

वर्ष ते दिनांक

आकडेवारी

(अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित)

४,१४६.८५

२८७.२४

२१६.९५

२१५.२९

१९२.११

११.२०

संपलेल्या

विद्यमान

कालावधीकरिता

वर्ष ते दिनांक

आकडेवारी

३०.०९.२०२१

(अलेखापरीक्षित)

३२३८.१९

२६०.८०

१९४.९४

१९५.६२

कालावधीकरिता कालावधीकरिता

संपलेले वर्ष

38.03.2028

(लेखापरीक्षित)

६,२६६.७१

४५३.१०

४५३.१०

३४७.५७

३१६.९७

१९२.०७

१,८५९.०३

१६.३४

१६.३३

(रु. कोटीमध्ये)

संपलेले वर्ष

38.03.202

(लेखापरीक्षित)

४४१३.०४

342.48

२७९.००

२८१.७१

### Ant & Craft SILK & COTTON EXPO 22 OCT. to 21 NOV. 2021 TIME - 11.00 AM TO 9.00 PM VENUE Sale ΓMC Ground Aanand Nagar opp. Swastik Residency, DISCOUNT Kavesar, Ghodbandar Road, Thane (w) 400615 An Exhibition & Sale of Ethnic, Exotic Designer Silk & Cotton Products rec | Dress Material | Fabrics | Stoles | Dupattas | Home Linen Chanderi & Maheshwari - Banarasi Sari & Dress Material Branded Sale ngal Sari - Kashmiri Suit & Pashmina Shawl - Khadi Shirt Top brand collection clearance sale icknow Chiken - Bhagalpuri Sari & Dress Materials eans, T-shirts, Shirts, - Jaipur Bed Sheets & Top - Kota Sari - Kosa Siik Handloom Bag - Wooden Toys - Saharanpur furniture - Khurja Crockry - Bhadhoi Carpet - Applique Work rack Pants, Trousers · Ajrakh print - Jewelry & Many More WE ACCEPT ALL CREDIT CARDS Call - 8369809743 NO MASK R NO ENTRY MP GOVERNMENT UNDER TAKING ENTRY & PARKING FREE

## फॉर्म नं. युआरसी-2

कायद्याच्या अध्याय XXI च्या भाग I अंतर्गत (कंपनी कायदा, 2013 च्या कलम 374 (ь) आणि कंपनी (नोंदणीसाठी अधिकृत) नियम 2014 च्या 4 (1) नुसार)

 यादवारे सुचित करण्यात येत आहे कि कंपनी कायदा 2013 च्या कलम 366 च्या उप-कलम (2) नुसार, पंधरा दिवसांनी, परंतु त्यानंतरच्या तीस दिवसांची मुदत संपण्यापूर्वी कंपनी रजिस्ट्रार, सेंद्रल रजिस्द्रेशन सेंटर, कॉरपोरेट अफेयरस मंत्रालयाकडे अर्ज करण्याचा प्रस्ताव आहे कि जैन इंजिनिअरींग वर्क्स, एक भागीदारी फर्म कंपनी कायदा 2013 च्या अध्याप XXI च्या भाग 1 अंतर्गत, शेअर्सद्वारे कंपनी म्हणून नोदणीकृत केली जाऊ शकते.

२. कंपनीचे मुख्य उददेश खालीलप्रमाणे आहेत.

बिल्डर्स, इंजिनिअर्स जनरल कन्स्ट्रक्शन, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स, डिझाईन इंजिनियर्स, टर्नकी कॉन्टॅक्टर्स, रिअल इस्टेट आणि इतर सर्व अभियांत्रिकी कामांचा व्यवसाय करणे आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील सल्लागार म्हणून काम करणे आणि विक्री, खरेदी किंवा अन्यथा किंवा विक्रीसाठी जाहिरात करणे, जमीन, इमारत आणि इतर स्थावर किंवा जंगम मालमत्ता कंपनीच्या मालकीची असो किंवा नसो व्यवस्थापित करण्यासाठी खरेदीदार किंवा विक्रेत्यांचा शोध घेणे, खरेदी करणे किंवा त्यांची ओळख करून देणे आणि विकत घेणे, विकणे, संपादन करणे किंवा विकासाचे अधिकार हस्तांतरित करणे आणि कोणत्याही भागाला परवानगी देणे. अवल मालमत्ता व्यापार किंवा व्यवसायासाठी किंवा इतर खाजगी किंवा सार्वजनिक हेतूंसाठी आणि भाडेकरू आणि कब्जा करणीयांना पुरवठा करण्यासाठी आणि भाडे गोळा करण्यासाठी आणि इतर उत्पन्न निर्माण करण्यासाठी आणि मालकीसाठी, धारण करणे, ताब्यात घेणे, व्यवस्थापित करणे, नियंत्रण करणे, बांधणे, उभे करणे, बदलणे, विकसित करणे, खेचणे सुधारणे, दुरुस्ती, नूतनीकरण, कामे, बांधणे, योजना करणे, विक्री करणे, हस्तांतरण करणे, गहाण ठेवणे, शुल्क देणे, नियुक्त करणे, सोडण, भाड्याने देणे, सब लेट. उपभाडे, सर्व प्रकारच्या जमिनीए भुखंड, अचल, आनुवंशिकता, बंगलोज, फ्लॅट्स, वेअरहाऊस आणि मालमता, जंगम किंवा स्थावर फ्रीहोल्ड किंवा लीज होल्ड जे काही निसर्ग आणि वर्णन आणि कधीही स्थित असेल आणि घरे, ररत, महामाग, उड्डाणपूल यासह पायाभूत सुविधा प्रकल्पांचे व्यवहारए विक्री, व्यवस्थापन, भाडेपट्टयाने संचालन आणि चालवणे, पूल, बंदरे, धरणे, पाणीपुरवटा प्रकल्प, पाटबंधारे प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रणाली, भूमिगत गटार व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन प्रणाली, स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्था किंवा कंपनीला बिल्डच्या आधारावर योग्य वाटेल अशा तत्सम स्वरूपाच्या इतर सार्वजनिक सुविधा किंवा कंपनीच्या वस्तू पार पाडण्यासाठी आणि व्यवस्थापनात प्रवेश करण्याच्या उद्देशाने अशा इतर पद्धतीए रिअल इस्टेट डेव्हलपमेंट, जमीन विकास आणि कोणत्याही कार्यकाळातील स्थावर मालमत्तेचा व्यवहार करणे, खरेदी करण, विक्री करणे, चालू ठेवणे. कोणत्याही कार्यकाळातील अचल मालमत्तेचा आणि त्यातील कोणत्याही अधिकाराचे रवतंत्रपणे किंवा संयुक्तपणे भगीदारीत, संयुक्त उपक्रम किंवा एजन्सी किंवा उप करार आधारावर व्यवहार करणे.

व्यापाऱ्यांचा व्यवसाय भारतात किंवा इतरत्र चालू ठेवणे आणि सर्व प्रकारच्या अचल मालमत्ता फ्रीहोल्ड किंवा लीज होर्ल्डिंग किंवा त्यांच्याशी संलज्ज इतर कोपतेही अधिकार, व्याज किंवा समभाग यांचा व्यवहार करणे आणि उत्पादन करणे , प्रक्रिया करणे , तयार करणे , परिष्कृत करणे , आयात करणे, निर्यात खरेदी, विक्री आणि सामान्यतरू व्यवहार करण्यासाठी, एकतर मुख्य किंवा एजंट म्हणून, एकतर पूर्णपणे किंवा भागीदारीत किंवा इतरांसोबत संयुक्त उपक्रमात, सर्व प्रकार, आणि प्रकारची बांधकाम साहित्य आणि इतर वस्तू जसे की संगमरवरी, ग्रॅनाइट किंवा इतर नैसर्गिक आणि कृत्रिम दगड, सिमेंट, वाळू, विटा, लोखंड आणि पोलाद, आणि इतर कोणत्याही गोष्टी, संयुगे, व्यापार, वस्तु, भांडवली वस्तु, इलेक्ट्रॉनिक ग्राहकोपयोगी वस्तु, साहित्य, कच्चा माल, उत्पादन, औद्योगिक आणि गैर औद्योगिक वनस्पती, उत्पादन, बांधकाम, उत्पादन आणि तयारीसाठी आवश्यक असलेली उपकरणे, यंत्रसामग्रीए उपकरणे इण कंपनी वेळोवेळी ठरवेल त्याप्रमाणे व्यावसायिक किंवा गैर व्यावसायिक सेवांच्या संबंधात

पायाभृत सुविधा प्रकल्पांसाठी सर्व प्रकारचे सल्लामसलत स्वरूप विकसित करणे आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपण, एकट्याने किंवा संयुक्तपणे किंवा सहाय्यक कंपन्यांद्वारे किंवा कोणत्याही कराराच्या व्यवस्थेद्वारे त्यांच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी होणे.

३. प्रस्तावित कंपनीच्या मसुद्याच्या निवेदन आणि नियमावलीची प्रत पहिल्या मजल्यावरील, श्रद्धा हाउठस, ३४५, किंग्जवे, नागपूर ४४०००७ येथे तपासणी केली जाऊ शकते.

४. सुचित करण्यात येते की या अर्जावर हरकत घेणारी कोणतीही व्यक्ती केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी), भारतीय कॉर्पोरेट अफेयर्स इन्स्टिट्यूट (आयआयसीए), प्लॉट क्रमांक 6, 7, 8, सेक्टर 5 आयएमटी मानेसर, जिल्हा जुरगाव (हरियाणा), पिन कोड - 122050. आपला आक्षेप या सुचनेच्या प्रकाशनापासुन २१ दिवसाच्या आत नोंदवु शकते. आक्षेपाची एक प्रत कंपनीला त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

दिनांक : मंगळवार 09-11-2021

च्या वतीने नैन इंजिनिअरींग वर्क्स

रिशभ सुराना,

पत्ता : 5/1 रेस कोर्स रोड, संस्क्रिती रोड, वल्लभनगर, इंदोर- ४६२००३, मध्य प्रदेश

## महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ

फुटाळा तलाव मार्ग, नागपूर- ४४० ००१ (महाराष्ट्र राज्य)

संकेतस्थळ:www.mafsu.in/www.mafsu.ac.in



## प्रवेश अधिसूचना - २०२१-२२

## पशुवैद्यकीय (बी.व्ही.एस्सी. ॲण्ड ए.एच.) पदवी अभ्यासक्रम

पश्वैद्यकीय (B.V.Sc.& A.H.) पदवी अभ्यासक्रमासाठी सन २०२१-२२ शैक्षणिक वर्ष दरम्यान प्रवेशाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेशासाठीची माहितीपुस्तिका (Prospectus) तसेच प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दि. १२/११/२०२१ पासून उपलब्ध राहील. **अर्ज सादर करण्याचा** अंतिम दि. २३/११/२०२१ आहे.

अधिक माहितीसाठी विद्यापीठाचे संकेतस्थळ www.mafsu.ac.in ला भेट द्यावी

|दिनांकः १०/११/२०२१


3 Catia

Creo

Unigraphics (NX)

E PLC Programming

Microcontroller Programming



केवळ OBC / EBC / DNT) कामगार उमेदवारांसाठी मोफत प्रशिक्षण

कॅटेगरीतील असणे आवश्यक आहे.

४. ओबीसी उमदेवारासाठी कटेबाचे वार्षिक

उत्पन्न ३ लाखापेक्षा कमी आणि ईबीसी

उमदेवारासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न

१ लाखापेक्षा कर्मी असणे आवश्यक आहे

किमान पात्रता १०+२ पास

स्टायपेंड - ३०००/ - (प्रशिक्षण यशस्वीरित्या पर्ण् झाल्यानतरं दिले जाईल)

20

20

20

अर्ज https://pmdaksh.dosje.gov.in या वेबसाइट वर ऑनलाइन भरावा

फॉर्म भरण्याची सेवा खालील पत्त्यावर उपलब्ध आहे आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, जातिचा दाखला आणि दहावी / बारावी /आईटीआई/ डिप्लोमा /

डिग्री मार्कशीट,ओबीसी आणि ईबीसी उमेदवारांसाठी उत्पन्नाचा दाखला संपर्क क्रमांक :८८२८२७७६७२/७०२१३६३०४३/९८१९४९५५४७/९०२९८५८८४८ अर्ज करण्याची अंतीम तारीख: १७ नोव्हेंबर २०२१

आय.डी.ई.एम.आय., स्वातंत्र्यवीर तात्या टोपे मार्ग, चुनाभट्टी, सायन, मुंबई - ४०००२२. ई-मेल: training@idemi.org, वेबसाइट: www.idemi.org दरध्वनी क्र. ०२२-२४०५०३०१/२/३/४

स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांची प्रमुख वित्तीय वैशिष्ट्ये

टीपा : -आफलाइन

ए) वरील तपशील हा भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ( सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ व ५२ (४) अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०९.२०२१ रोजी संपलेल्या तिमाही व सहमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३०.०९.२०२१ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विस्तृत प्रारूप बीएसई लिमिटेड (www.bscindia.com) वर तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) च्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. सदर तपशील कंपनीची वेबसाइट (www.godrejagrovet.com

अनुक्रमे रु. २६.४६ कोटी व रु. ५९.४६ कोटींचे उत्पन्न समाविष्ट आहे. एकत्रित वित्तीय निष्कर्षांवर याचा कोणताही परिणाम नाही.

बी) वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून त्यांची शिफारस करण्यात आली आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०९.११.२०२ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. वित्तीय निष्कर्ष हे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निष्कर्षाचे मर्यादित पुनरावलोकन केले असून असुधारित सी) दि. ३०.०९.२०२० रोजी संपलेली सहामाही व दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिताच्या स्थायी वित्तीय निष्कर्षांमधील अन्य उत्पन्नामध्ये संयुक्त उद्यमांकडून प्राप्त लाभांश म्हणून

डी) कोव्हिड - १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अंतर्गत व काही बाह्यस्थ स्रोतांचा विचार केला आहे, यामध्ये त्यांच्या वित्तीय निष्कर्षांच्या विविध घटकांवरील प्रभावाच विचार करताना वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेपर्यंत आर्थिक भवितव्य व उद्योग अहवाल यांचा समावेश आहे. संवेदनशील विश्लेषणासहित व्यवस्थापनाने निर्णय, अंदाज व वापर यांच्या अंमलबजावणीत दूरदर्शीपणाच्या धोरणांचा वापर केला व विद्यमान अंदाजांच्याआधारावर व्यवस्थापनास वस्तुसूची, स्वीकाराई व्यापार, सदुभावना, अमूर्त संपत्ती व गूंतवणुका यांच्या रकमांच्या पूर्ण वसुलीची अपेक्षा आहे.महामारीच्या कारणास्तव जागतिक आरोग्याच्या प्रभावावरील तत्कालीन प्रभाव हा सदर वित्तीय निष्कर्षांच्या तारखांनुसार या अंदाजांहून वेगळा

कंपनीच्या एम्प्लॉयीज् स्टॉक ग्रॅन्ट स्कीम, २०१८ नुसार स्टाक पर्यायांचा वापर करून कंपनीने दि. ०७.०५.२०२१, दि. ०१.०६.२०२१ व दि. १५.०७.२०२१ रोजी अनुक्रमे १३६४४, एफ) कंपनीने दि. ३०.०९.२०२१ रोजी संपलेल्या सहामाहीदरम्यान विद्यमान भागधारकांकडून गोदरेज मॅक्सीमिल्क प्रायव्हेट लिमिटेड (जीएमपीएल) मधील २५.१% हिस्सा संपादित केला

आहे. त्यानंतर जीएमपीएल ही गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड (जीएव्हीएल) ची पूर्णत: मालकीची उपकंपनी बनली आहे

गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेडकरिता बी. एस. यादव व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००२९४८०३)



### सायन रुग्णालयाच्या टेरेसवर सहा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग; आरोपीला अटक

मुंबई, दि.९ : मुंबईतील सायन राग्णालयातील आपत्कालीन विभागाच्या इमारतीच्या टेरेसवर एका सहा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग झाल्याची घटना समोर आली आहे. रञ्गालय परिसरात कचरा वेचणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाने अतिप्रसंग केल्याचे माहिती मिळते. या प्रकरणी सायन पोलिसांनी सुरज गायकवाड या आरोपीला अटक केली.

आरोपी सुरज गायकवाड याने मुलीला तुझी आई बोलवत आहे, असे सांगून बोलवून घेतले. आणि चॉकलेटचे आमिष दाखवून पीडित मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीविरोधात भादंवि कलम ३५४ सह ८, १२ पोस्को २०१२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

### Corrigendum

Public in general hereby informed that, date or death of the deceased Mr. Nilesh Jitendra Kanakia in the Notice published on 21/10/2021, regarding call for claims in respect of Flat No.208, Juhi Himachal CHS Ltd., Juhu Lane, Andheri(W) Mumbai 400 058, should be rectified and read a: 06/06/2021 instead of 12/04/2018.

Dated on this 10th November 2021 at Mumbai LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD KANDIVLI(E), MUMBAI 400 10 PHONE: 28460031

### सूचना

मुंबई लक्षदीप वृत्तपत्रातून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीमधील समाविष्ट सर्व बाबी तपासून पाहणे शक्य जाहिरातदाराकडून त्याच्या दाव्याची पूर्तता झाली नाही तर त्या परिणामाबद्दल 'दै. मुंबई लक्षदीप' वृत्त समूहाचे संचालक, संपादक, प्रकाशक हे जबाबदार राहणार नाहीत. क्रपया वाचकांनी जाहिरातीत असलेल्या स्वरूपामध्ये कोणताही करार करण्यापूर्वी आवश्यक ती चौकशी करावी.

### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती वर्षा सुरेश प्रधान आणि श्री. विघ्नेश मंगलदास खामगावकर यांनी फ्लॅट जागा क्र.१०३, क्षेत्रफळ सुमारे ६६०.७७ चौ.फू. कार्पेट, १ला मजला, इमारत क्र.१३, प विंग, अवतार म्हणून ज्ञात इमारत, सेक्टर १, कर्म रेसिडेन्सी म्हणून ज्ञात प्रकल्प, गाव धासई, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे (तारण मालमत्ता) या जागे समोर टाटा हौसिंग फायनान्स लिमिटेड, मुंबई (वित्तीय संस्था) यांच्याकडून कर्ज सुविधा घेतली आहे दिनांक २२.०५.२०१८ रोजीचे मळ उप-निबंधक १ शहापर नोंदणी पावती क्र.३९६६ हे वित्तीय संस्थेच्या कार्यालय जागेत सापडलेले नाही. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर दावा असल्यार किंवा सदर नोंदणी पावतीचा ताबा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत आमच्याकडे खालील दिलेल्या पत्त्यावर सर्व दस्तावेजांसह कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. सदर मालकांकडे सदर फ्लॅटचा स्पष्ट व बाजारभाव योग्य अधिकार आहे.

> सही/ ॲड. मयुर रमेश गायकवाड (वकील)

सर्व्हें क्र.३६/६/३, पी.के. नगर, धनकवाडी पुणे-४११०४३. मोबा.:+९१-९६८९६३५५६६ ई–मेल:mayur.gaikwad2227@gmail.com

### जाहिर सुचना

सर्व जनतेने याची नोंद घ्यावी की आम्ही मे अश्वमेध रिअल्टर्स असून आमचे कार्यालय १०: गुरु गणेश को. ऑप. हौ. सो.. सी.डी देशमुख ार्डन शेजारी महात्मा फुले क्रॉस रोड, मुलुं (पूर्व), मुंबई ४०० ०८१ येथे असून सिटी सर्व्हें . ७४२/५ (पै), ७४३ या मौजे मुलुंड (प) येथील "टी" वॉर्डातील मालमत्तेचे विकासक असन सद मालमत्तेवर आम्ही सीतानगर रहिवासी सेंघ को ऑप. हौ. सो. (नियोजित) यांचे करीता मुलुंड (प मुंबई ४०० ०८० येथे झोपडपट्टी पुर्नविकास पोजना राबवित आहोत. मुलुंड (प) येथील सदर भूखंड सक्षम प्राधिकरणाद्वारे झोपडपट्टी घोषित करण्यात आले आहेत सीईओ (एस आर ए) संदर्भ क्र एस. आर.ए/इ एन.जी/२७३८/टी/एस.टी.जी एल/एल.ओ.आय दि. २९ ऑक्टोबर. २०२१ रोर्ज पारीत केलेल्या हेतुपत्राच्या अट क्र. १८ (बी) र्च पुर्तता करण्याच्या दृष्टीने सदर जाहिर सूचना देण्यात येत आहे. सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसाच्या आत खालील पत्त्यावर हरकती योग्य त्या पुराव्यासहीत् लेखी स्वरूपात नोंदवावी त्या नंतर आलेली कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही.

याची नोंद घ्यावी. **डेव्हलपर्स** - मे. अश्वमेध रिअल्टर्स, १०२, गुर गणेश को. ऑप. हौ. सो., महात्मा फुले क्रॉस रोड ,सी.डी.देशमुख गार्डन शेजारी , मुलुंड (पूर्व), मुबई

आर्किटेक्ट - डिझाईन क्रेस्ट, दुकान क्र.१ व २, वरद आशिष अपार्टमेंट,प्लॉट क्र.३१ - बी, सेक्टर -२,एरोली, नवी मुबंई - ४०० ७०८.

### जाहीर नोटीस

सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिका क्र.१०६, पहिला मजला, क्षेत्र ३६० चौफूट, साईधाम बिल्डिंग, गावमौजे नवघर, वसई (प.) ता. वसई, जि. पालघर हि मिळकत आमचे अशील श्री. सुखाभाई सोंधाभाई अहिर यांच्या मालकी व कब्जेवहीवाटीत आहे. सदर मिळकती संदर्भात, श्रीमती अरविंदाबेन जसवंतीलाल मोधीया (लिहून देणार) आणि श्री. सुखाभाई सोंधाभाई अहिर (लिहून घेणार) यांच्यामधील मूळ करारनामा दि. १०/१०/१९८७ हे गहाळ झाले आहे.

तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा, सदरच्या मिळकती संदर्भात हरकत अथवा विक्री, गहाणवट, बक्षसिपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैगरे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित निम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी. कन्सलटंट, अनिता शॉपिंग सेंटर, १ला मजला, पोस्ट ऑफिस समोर, वसई रोड (प.), ४०१२०२, या पत्त्यावर कळवावा, नपेक्षा सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल याची कुपया नोंद घ्यावी.

ता. ०९/११/२०२१ अशिलांतर्फे अँड. पायस डिमेलो

### रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप' PUBLIC NOTICE Notice is hereby given SMT. NORMA SUDHIF SHETTY, is a Only One legal heir of Late MABEL DAVID TRIBHUVAN (Mother) died on

304/2008, Late DAVID TRIBHUVAN (Father) ged year 1960, Late GEORGE FOSTER grother) died on 18/09/2008, after their death

died year 1960, Late GEORGE FOSTER (Brother) died on 18/09/2008, after their death Applicant SMT. NORMA SUDHIR SHETTY is the 100% Owner of the said Flat No. C/309, admeasuring 370 sq. fts. (built up) area on Third Floor, NARMADA KUTIR CHS LTD., REO. NO.TNA/(TNA)/HSG/(TC)/3605/1989-1990, Share Certificate No. 37, Divided Share 18 1TO 185, at Navghar Road, Bhayandar (E), Taluka & District Thane 401 105. By and BETWEEN M/S. SHIVAM BUILDERS TO TALIB HUSSAIN SHAIKH, (Builder Agreement) and TO SATYANARAYANA BHAMIDIPATI, (Re-sale Agreement), Both First Original Builder Agreement, has been misplaced/lost.

Any person/s, banks, financial institutions,

any person/s, banks, financial institution

ndividuals, company firms etc. having any claim shall file an objection in writing along with documentary evidence within 14 days from the date of this notice failing which it shall be

ssumed that no any person/s has any claim hatsoever, on the said Property, of which

please take a note. DILIP K PANDEY
Date: 10/11/2021 (Advocate High Cour
3/109, Bhaidaya Nagar "B" Bidg., Navghar Road
3hayandar (E), Dist. Thane — 401 105.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf my clients 1

MRS. SHANTÁBEN AMRITLAL SHAH & 2

MR. SATISH AMRITLAL SHAH who are the

Legal heirs of LATE. AMRITLAL

Legal heirs of LATE. AMRITLAL TILAKCHAND SHAH, who was a co-owner of Flat No. 504, A-1 wing, Fifth floor, of Butlding Known as Kamala Park Complex Co-Op. Hsg. Soc. Ltd Situated at 60 Feet Road, Bhayander (W), Dist Thane 401101 and LATE. AMRITLAL TILAKCHAND SHAH expired on: 29/05/2021, leaving behind 1) MRS. SHANTABEN AMRITLAL SHAH , 2) MR. SATISH AMRITLAL SHAH as his legal beirs & representatives and now my clients.

heirs & representatives and now my clients have apply to the society to transfer the co-owner name from LATE. AMRITLAL

TILAKCHAND SHAH to 1) MRS SHANTABEN AMRITLAL SHAH & 2) MR

SATISHAMRITLAL SHAH names.

All the person having any claim in respect of Flat No. 504, A-1 wing, Fifth floor, of Building Known as Kamala Park Complex Co-Opplex Labeling and State of San Labeling and San Labeling

Hsq. Soc. Ltd by way of as a legal heirs o

otherwise howsoever, hereby required to make the same known in writing with

evidence to undersigned at his office at A-104, Barkha Building, Devchand Nagar, Bhayandar (W), Dist. Thane 401 101. Within

14 days from the publication of this notice

therwise such claims if any will be

considered as waived and transfer

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशील

श्री. प्रकाश रमनलाल जैन व श्रीमती रंजना प्रकाश

जैन हे फ्लॅट क्र.४१२. ४था मजला. लाल बहादर

कोहौसोलि., एलबीएस मार्ग, सर्वोदया हॉस्पिटल

समोर, घाटकोपर (पश्चिम), जमीन सर्व्हे क्र.१७२

सी, एच.एन.२-४, सीटीएस क्र.३२०३

३२०७(पी), गाव घाटकोपर-किरोळ, तालुक

कुर्ला, मुंबई-४०००८६ येथील जागेचे मालक

मुळ सदर फ्लॅट श्री. लखमशी रावजीभाई पटेल यांनी

खरेदी केला होता. तदनंतर दिनांक १७.०२.१९७३

रोजीचे करारनामानुसार सदर श्री. लखमशी रावजीभा

पटेल यांनी सदर फ्लॅट श्री. प्रफुलचंद्र प्रेमचंद अजमे

यांच्याकडे विक्री केला. सदर श्री. प्रफुलचंद्र प्रेमचंद

अजमेरा यांनी दिनांक ०७.०४.२०१० (बीडीआर

१३/३४७२/२०१०) रोजी विक्री करारनामानसा

सदर फ्लॅट श्रीमती संगीता भगवती जैन व श्री

भगवती व्ही. जैन यांच्याकडे विक्री केला. सदर

श्रीमती संगीता भगवती जैन व श्री. भगवती व्ही

जैन यांनी दिनांक २२.११.२०१९ (केआरएल

५/१५५४०/२०१९) रोजीचे नोंदणीकृत विक्री

करारनामानुसार सदर फ्लॅट श्री. प्रकाश रमनलात

जैन व श्रीमती रंजना प्रकाश जैन यांच्याकडे विक्री

केला. तथापि सदर फ्लॅट जो श्री. लखमशी रावजीभाः

पटेल यांनी मुळ करारनामानुसार घेतला होता तो

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर हरवलेले

दस्तावेजाचा ताबा असल्यास किंवा सदर फ्लॅटबाबर

विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल,

तारण, मालकी हक्क, खासगी तारण किंवा अन्य

तर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क व हित

असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यव स्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्य

तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसात कळवावे, अन्यथा

अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंव

स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि

अशा दावा/आक्षेपांच्या संदर्भाशिवाय मालमत्तेच

५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर

रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६

सही/

ड्रॉईट लिगल सोल्युशन

वकील, उच्च न्यायालय मुंब

त्रवहार करण्यास सोसायटी मुक्त असेल.

हरवला आहे.

BHARAT M. SHAH

B.Com L.L.B. Advocate High Court

proceeding will be completed.

Place: Bhayandar (West) Dated: 09/11/2021

धर्मादाय आयुक्त भवन, तळ मजला, सास्मिरा बिल्डींग.

### सारिमरा मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०३०. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, बृहन्मुंबई चौकशीची नोटीस

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२ नियम ७ व ७अे वाचावे) बदल अर्ज क्रमांक : ACC-I / 4749 / 2021

ज्याअर्थी, SHRI NAITRAM MITTAL CHARITABLE TRUST न्यास नोंदणी क्रमाक **E-10417 (मुंबई**) या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या साद्रकर्ता विश्वस्त Mr. Pavankumar Modi यानी Due to New Appointment यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो सहायक धर्मादाय आयुक्त-७ यांनी दिनाक २६.१०.२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे.

त्याअर्थी. हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीसद्वारे कळविण्यात येते की. सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनाकापासन ३० दिवसाचे आत मा. प्र. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-७ याचेसमोर दाखल करावी, अन्यथा सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अर्जावर दिनांक १३ १२ २०२१ रोजी अंतिम आदेश करण्यात येईल, याँची नोंद घ्यावी

आज दिनाक ०१ ११ २०२१ रोजी माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्ताच्या



सही/-प्र अधिक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय. बृहन्मुबई विभाग, बृहन्मुबई याचे करिता

### **INDIA STEEL WORKS LIMITED**

Regd.Off.: India Steel Works Complex, Zenith Compound Khopoli, Raigad-410203, Maharashtra. CIN: L29100MH1987PLC043186

### **NOTICE**

Notice is hereby given that a meeting of the Audit Committee & of the Board of Directors of the Company is scheduled on Saturday 13th November, 2021 at: Mumbai, inter-alia to consider, approve & take on record the un-audited accounts of the Company for the quarter & half year ended 30th September, 2021. This information is also available on Company's website www.indiasteel.in and may available on website of Stock Exchange at www.bseindia.com.

Place: Mumbai, Date: 8-11-2021.

For India Steel Works Limited, Sd/-Sudhir H. Gupta, Managing Director (Din:00010853).

### ब्रंडियन इन्फोटेक ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड स्रोआयएन: एल७०१००एमएच१९८२पीएलसी०२७१९८

नोंदणीकृत कार्यालयः ऑफिस क्र.११०, १ला मजला, गोल्डन चेंबर प्री को-ऑप सो.लि., न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. **दूर**:0२२-४२९५६८३३, फॅक्स:०२२-४२९५६८३३; **ई-मेल**: indianinfotechsoftware@yahoo.com

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचन येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार** ३० नोव्हेंबर, २०२१ रोजी दु.४.३०वा. ऑफिस क्र.११०, १ला मजला, गोल्डन चेंबर प्री को-ऑप सो.लि., न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ येथे एजीएमच्या सूचनेत नमूद विषयावर विमर्श करण्याकरिता होणार आहे.

प्रॉक्सी नमुना, उपस्थिती पावती व संचालकांचे अहवाल, लेखापरिक्षकांचे अहवाल व लेखापरिक्षित वित्तीय अहवाल समाविष्ट वार्षिक अहवालासह सदर सूचना सर्व सदस्यांना त्यांच्या नोंद पता/ई-मेलवर पाठविले आहे आणि ते कंपनीच्या <u>www.indianinfotechandsoftwareltd.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि एजीएमची सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>https://www.evotingindia.com</u> वेबसाईटवर्र्ह

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ ^न नियम २० नसार सदस्यांना सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांच्या दारे देण्यात येणाऱ्या एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहृत विद्युत मतदान प्रणालिन (रिमोट ई-वोटिंग) एजीएमच्य सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देता येईल आणि अशा मतदानाने व्यवसायावर विमर्ष केले जाईल. ... रिमोट ई-वोटिंग २७ **नोव्हेंबर, २०२१ रोजी स.९.००वा**. प्रारंभ होईल आणि २९ **नोव्हेंबर, २०२१ रोर्ज** सायं.५.००वा. समाप्त होईल. कालावधीदरम्यान सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. तदनंत सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग पध्दत बंद केली जाईल.

नोंद दिनांक २**३ नोव्हेंबर, २०२१** रोजी (निश्चित दिनांक) कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलातील त्यांच्याद्वां धारण समभागांच्या सरासरीवर मतदान अधिकार असतील. जर कोणा व्यक्तीने नोंद तारखेला कंपनीचे सदस्यत्व घेतर असल्यास त्यांना एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावावर रिमोट ई-वोटिंग किंवा पोलद्वारे एजीएममध्ये मतदानास पात्रत

जर कोणा व्यक्तिने एजीएमच्या सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि निश्चित अर कारणा प्यातक एकारान्य वा सूचना ।वाराणानार कन्नाना राजना बच्च क्रमनाचा नदस्य ज्ञाला जनार जाणानार तर्ता देनांकका भागधारणा घेतली असेल त्यांना एक्षिण सूचनेत नमुद्र सर्व ठरावांवर सिमोर ई-वोटिंगने किंवा बँलिट पेपरने एजीएममध्ये मतदानास पात्रता असेल. अशा व्यक्तींनी <u>https://www.evotingindia.com</u> वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर अशी व्यक्ती रिमोट ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद भसल्यास त्यांनी मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.

र्जीएमच्या ठिकाणी बॅलेट पेपरने मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देणार नाहीत त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहुन मतदानाचा अधिकार असेल. रिमोट ई-बोर्टिंगने जे सदस्य मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. -वोटिंगबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी <u>https://www.evotingindia.com</u> वरील फ्रिकेन्टर्ल

आस्कड केश्चन्स (एफएक्यू) व ई–बोटिंग मॅन्युलचा संदर्भ प्र्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई–मेल करावा किंवा टोल फ्री क्र.१८००२२५५३३ वर सीडीएसएलकडे कळवावे किंवा संपर्क **श्री.राकेश दळवी**, सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मेरैथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.म.जोशी व भागहस्तांतरण प्रतिनिधी **मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.,** दूरः +९१ २२ ४९१८६०००, ई-मेल mumbai@linkintime.co.in वेबसाईट: www.linkintime.co.in.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगोशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंटस रेयुलेशन्स, २०१५ चे नियम ४२ नुसार ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे वार्षिव सर्वेसाधारण सभेनिमित्त २४ नोव्हेंबर, २०२१ ते ३० नोव्हेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद्र पस्तक व भाग हस्तांतरण पस्तक बंद ठेवण्यात येतील. सदस्यास सभेत उपस्थित राहून मत देण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या वतीने प्रॉक्सी नियुक्त करून सभेच्य

ठिकाणी उपस्थित राहन पोलने मत देण्याचा अधिकार असेल आणि प्रॉक्सी हा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी प्रपत्र कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभेच्या प्रारंभापूर्वी किमान ४८ तास अगोदर पर्यंत जमा करावे. इंडियन इन्फोटेक ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरि

व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:००४९४२९७

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, MRS JYOTI PURSHOTTAM SADHNANI, a nember of Symphony Co-Op. Hsg. Society td, having address at Building No. H-10, Unique Garden, Kanakia Layout, Mira Roac (East), Dist. Thane 401107 and holding Flat No 1202 in the building of the society, died on 25/09/2010 and her son & daughter in Iaw Mr DHIRAJ PURSHOTTAM SADHNANI & MRS PAYAL D SADHNANI nave applied for 100% membership of the ociety against the said flat.

That as per Bye Laws of the society ereby invites claims or objections from the neir or heirs or other claimant or claimants biectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the apital/property of the society within eriod of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and nterest of the deceased members in the capital/property of the society. If no claims bjections are received within the period rescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property o the society in such manner as is provided under the bye-laws of the society. Objectors shall give their written objection and contact Secretary/ Chairman of the society or the indersigned from the date of publication o he notice till the date of expiry of its period.

SBS LEGAL Saroj B Sharma (Advocate High Court) B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd, Near Deepak Hospita<mark>l</mark>, Mira Bhayander Ro

Bhayander (E) Thane 401105

Date: 10/11/2021

#### हरवले आहे

मी खाली सही करणार एस. रंगराजन अय्यर आणि जयंथी रंगराजन अय्यर, रा रुम नं. ०४, बिल्डींग नं. २५, राधानगर सोसायटी, खडकपाडा कल्याण (प) प्रथम करारनामा मे. रवि कन्स्ट्रक्शन कंपनी आणि सुधीर देवीचरण बाजपेयी यांच्यात दि. 9६/०६/१९९४ (KYN-1/1904) रोजी झालेला करारनामाचे मुळ कागदपत्रे गहाळ झालेले आहे. त्याची तकार महात्मा फुले चौक, पोलिस ठाणे कल्याण (प) येथे प्रॉपर्टी मिसिंग रजि. नं (११४४/२०२१) दि. ०८/११/२०२१ तकार दाखल केली आहे. सबब सदरचे कागदपत्र कुणालाही आढळल्यास वा कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास १५ दिवसांचे आत खालील नमुद पत्त्यावर संपर्क करावा.

> संगीता विमल श्रीवास सी/१८, शिव विठाई गॅलेक्सी, डोंबिवली (पूर्व).

### **GOOD VALUE IRRIGATION LTD** Registered Address: Industrial Assurance Building, Churchgate,

Mumbai - 400020 CIN: L74999MH1993LC074167

Extract of the Standalone Un-audited Results for the Quarter and half year Ended or 30/09/2021 Quarter Quarter **Particulars** 30/09/2021 30/09/202 Unaudited 30,09,2020 Total Income from Operations

Net Profit for the period
(before Tax, Exceptional and Extraordinary items )

Net Profit for the period before tax (after Exception

Net Profit for the period after tax after Exceptional and Extraordinary items of the period 7.27 -14.71 4.21 Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital
Reserves (excluding Nevaluation Reserve) as shown in the
Audited Balance Sheet of the previous year
Earnings Per Share (of ₹ 10/ each) for continuing and
discontinued operations
Basic 1736.63 736.63 -1784.37 -1784.37

The above is an extract of the detailed format of Quarterly un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 30 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Un-audited Financial Results are available on the websites of the Stock Exchange and the Isted entity, (www.bseindia.com) Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

Vishwajit Dahanuka Directo DIN:0146313

0.86

१.४२

0.83

### अभिजीत ट्रेडिंग कं. लिमिटेड

सीआयएन: एल५१९०९डीएल१९८२पीएलसी३५१८२२१ नोंदणीकृत कार्यालयः सीएचएल क्र.३५०/२८०१, मोतिलाल नगर २, शंकर मंदिरा समोर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००६२. कॉर्पोरेट कार्यालयः १६/१२१-१२२, जैन भवन, फैझ रोड, डब्ल्यु.ई.ए. करोल बाग, न्यु दिल्ली-११०००५, दिल्ली, भारत. **ई-मेलः abhijitrading@gmail.com, वेबसाईटः www.abhijittrading.in, दूर.:**०११–२३६३७४९७, ९७११५८८५३१

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात . ईपीएस व्यतिरिक्त चालु वर्षाकरिता मागील वर्षा संपलेले संपलेली तिमाही अर्धवर्ष मागील वर्ष करिता संपलेर्ल तपशील 09.08.202 09.00.2029 09.08.2029 09.00.2020 ३०.०९.२०२१ 39.03.202 अलेखापरिक्षित लिखापरिक्षित लेखापरिक्षि लेखापरिक्षि कार्यचलनातून एकूण उत्पन्न ३३.८६ ૭.५७ करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मक बाबपूर्व) ६.२९ ५.६६ ६.८९ ₹3.0۶ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर) ५.६६ ६.८९ ६.२९ ₹0.८३ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर) ५.६६ ६.८९ ६.२९ ₹3.0۶ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) ५.६६ ६.२९ २०.८३ ६. भरणा केलेले समभाग भांडवल १४६.६२ १४६.६२ १४६.६२ १४६.६२ उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) अपवादात्मक बाबनंतर

. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आपि ०९ नोट्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळादारे मान्य करून नोंदपटावर घेण्यात आले

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित वित्तीय निष्कषि सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.abhijittrading.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

नंचालक मंडळाच्या वतीने व करिता

अभिजीत ट्रेडिंग कं. लिमिटेड विरेंद्र जैन डीआयएन: ००५३००७८ दिनांक: ०९.११.२०२१

## Godrej agrovet brighter farming

**कॉपॉरेट आयडेंटिटी नंबर :** L15410MH1991PLC135359 नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, पूर्व द्वतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र, भारत. वेबसाइट : www.godrejagrovet.com दूर. + ९१ - २२ - २५१९ ४४१६, फॅक्स +९१ - २२- २५१९ ५१२४, ई-मेल: gavlinvestors@godrejagrovet.com

३०.०९.२०२१ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रु. कोटीमध्ये) अखेरची गत तिमाही वर्ष ते दिनांक वर्ष ते दिनांक आकडेवारी ३०.०९.२०२१ 30.04.7079 30.09.7070 ३०.०९.२०२१ 0.09.2020 38.03.202 परिचालनातून एकूण उत्पन्न १,९९२.७८ १,७२३.९१ ४,१४६.८५ ३,२७८.०८ ______ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबी पूर्व) १३७.४९ २८७.२४ २८४.४२ ४५३.१० करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात) १४९.७५ १३७.४९ 240.00 २८७.२४ २८४.४२ ४५३.१० करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात) २१६.९५ २१६.१० ३४७.५ ११२.२ ११५.५ कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (कर व अनियंत्रित व्याजापश्चात नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर व अनियंत्रित व्याजपश्चात) यांचा समावेश) 200.40 २१५.२९ १९६.५१ 388.90 १०६.४४ १९२.१ १९२.०। १९२.११ १९२.०७ १९२.०७ गत वर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानसा राखीव (पुर्नमूल्यांकन राखीव वगळता) उत्पन्न प्रति समभाग (प्रति शेअर रु. १०/- दर्शनी मूल्य) (अखंडित कामकाजाकरिता) मूलभूत (रु.) २. सौम्यीकृत (रु.) 4.42 ५.५७ ११.२० १०.१८ १६.३३

स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांची प्रमुख वित्तीय वैशिष्ट्ये (रु. कोटीमध्ये) तिमाही गत तिमाही अखेरची वर्ष ते दिनांक वर्ष ते दिनांक आकडेवारी आकडेवारी 30.09.2028 | 30.06.2028 | 30.09.2020 30.09.2028 30.08.2020 ३१.०३.२०२१ परिचालनातून एकूण उत्पन्न १५४८.३४ ४४१३.०४ करपूर्व नफा १३२.५५ १२८.२५ १०७.०२ 240.60 २२०.०२ 347.48 १९४.९४ १६९.२४ २७९.०० ४. एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) ९६.२४ ८३.२९ १६९.६४ २८१.७१

- ए) वरील तपशील हा भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ( सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ व ५२ (४) अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०९.२०२९ रोजी संपलेल्या तिमाही व सहमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि ३०.०९.२०२९ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विस्तृत प्रारूप बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वर तसेन -नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) च्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. सदर तपशील कंपनीची वेबसाइट (www.godrejagr वरही उपलब्ध आहे.
- बी) 🛮 वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून त्यांची शिफारस करण्यात आली आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०९.११.२०२६ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. वित्तीय निष्कर्ष हे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निष्कर्षाचे मर्यादित पुनरावलोकन केले असन असुधारिर
- सी) दि. ३०.०९. २०२० रोजी संपलेली सहामाही व दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिताच्या स्थायी वित्तीय निष्कर्षांमधील अन्य उत्पन्नामध्ये संयुक्त उद्यमांकडून प्राप्त लाभांश म्हण् अनुक्रमे रु. २६.४६ कोटी व रु. ५९.४६ कोटींचे उत्पन्न समाविष्ट आहे. एकत्रित वित्तीय निष्कर्षांवर याचा कोणताही परिणाम नाही.
- डी) कोव्हिड १९ महामारीसंदर्भात, व्यवस्थापनाने माहितीच्या अंतर्गत व काही बाह्यस्थ स्रोतांचा विचार केला आहे, यामध्ये त्यांच्या वित्तीय निष्कर्षांच्या विविध घटकांवरील प्रभाव विचार करताना वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेपर्यंत आर्थिक भवितव्य व उद्योग अहवाल यांचा समावेश आहे. संवेदनशील विश्लेषणासहित व्यवस्थापनाने निर्णय, अंदाज व वापर यांच्या अंमलबजावणीत दूरदर्शीपणाच्या धोरणांचा वापर केला व विद्यमान अंदाजांच्याआधारावर व्यवस्थापनास वस्तुसूची, स्वीकारार्ह व्यापार, सद्भावना, अमूर्त संपत्ती व गुंतवणुका यांच्या रकमांच्या पूर्ण वसुलीची अपेक्षा आहे. महामारीच्या कारणास्तव जागतिक आरोग्याच्या प्रभावावरील तत्कालीन प्रभाव हा सदर वित्तीय निष्कर्षांच्या तारखांनुसार या अंदाजांहून वेगळा
- कंपनीच्या एम्प्लॉयीज् स्टॉक ग्रॅन्ट स्कीम, २०१८ नुसार स्टाक पर्यायांचा वापर करून कंपनीने दि. ०७.०५.२०२१, दि. ०१.०६.२०२१ व दि. १५.०७.२०२१ रोजी अनुक्रमे १३६४४,
- एफ) कंपनीने दि. ३०.०९.२०२१ रोजी संपलेल्या सहामाहीदरम्यान विद्यमान भागधारकांकडून गोदरेज मॅक्सीमिल्क प्रायव्हेट लिमिटेड (जीएमपीएल) मधील २५.१% हिस्सा संपादित केल

गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेडकरित व्यवस्थापकीय संचालव

(डीआयएन: ००२९४८०३)

ठिकाण : मुंबई दिनांक : ०९ नोव्हेंबर, २०२१

आहे. त्यानंतर जीएमपीएल ही गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड (जीएव्हीएल) ची पूर्णत: मालकीची उपकंपनी बनली आहे.

## प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, ८वा मजला, पिरोजशा नगर, पूर्व द्रुतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९. सीआयएनः एल९९९९९एमएच१९६७पीएलसी०१३७२६, ई-मेल:investorgrievance.im@pg.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(স্ক.লাভান							
	(٩)	(२)	(3)	(8)			
	संपलेली तिमाही	संपलेली मागील	संपलेली संबंधित	संपलेले			
		तिमाही	तिमाही	वर्ष			
तपशील	३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०६.२०२१			
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	लेखापरिक्षित			
१. कार्यचलनातून एकूण महसूल	२७,२८०.०	२८,५३९.०	२६,३९७.०	٩٥٥,८७३.٥			
२. कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	0,800.0	8,343.0	७,७२२.०	२३,३२८.०			
३. कालावधीकरिता निव्वळ नफा (करपूर्व , अपवादात्मक बाबनंतर)	0,800.0	8,343.0	७,७२२.०	२३,३२८.०			
४. करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबनंतर)	५,५३७.०	३,३८९.०	५,९२६.०	9७,६८०.०			
५. कालावधीकरिता निव्वळ नफा	५,५३७.०	३,३८९.०	५,९२६.०	१७,६८०.०			
६. कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित							
नफा (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	५,५२१.०	३,८०१.०	५,९०६.०	9७,७२२.०			
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/ – प्रती)	9,६६०.०	9,६६0.0	٩,६६0.0	٩,६६०.٥			
इतर समभाग (ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	-	-	-	६८,७११.०			
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/ – प्रत्येकी)							
[*] (वार्षिकीकरण नाही)							
अ) मूळ व सौमिकृत (रु.)	*33.8	*20.8	*34.0	*90६.५			

**टिप**: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pghealthindia.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: ०९.११.२०२१ कृपया आमच्या www.pghealthindia.com वेबसाईटला भेट द्या.

मिलींद थत्ते व्यवस्थापकीय संचालक